

INDISCHE SCHRIFTEN

Band 1

ŚĀRADĀ

Deskriptiv-synchrone Schriftkunde zur Bearbeitung
kaschmirischer Sanskrit-Manuskripte

Auf der Grundlage von Kuśalas *Ghaṭakharpara-Gūḍhadīpikā*
und unter graphischer Mitwirkung von Eva Slaje

von

WALTER SLAJE



Dr. Inge Wezler
Verlag für Orientalistische Fachpublikationen
Reinbek 1993

INDISCHE SCHRIFTEN

Band 1

ŚĀRADĀ

Deskriptiv-synchrone Schriftkunde zur Bearbeitung

kaschmirischer Sanskrit-Manuskripte

Auf der Grundlage von Kuśalas *Ghaṭakharpara-Gūḍhadīpikā*

und unter graphischer Mitwirkung von Eva Slaje

von

WALTER SLAJE

Dr. Inge Wezler
Verlag für Orientalistische Fachpublikationen
Reinbek 1993

I n h a l t

Einleitung	1
Literaturverzeichnis	7
A. Handschriftenkundliches	15
1. Herkunft, Name und Entwicklung der Śāradā-Schrift	15
2. Kaschmirische Handschriften	19
2.1. Beschreibstoff	19
2.2. Schreiben, Schreibgerät	21
2.3. Titel	22
2.4. Foliierung	23
2.5. Datierung	24
B. Schriftkundliches	26
1. Schrifttabellen	26
1.1. Initialvokale und °diphonge	26
1.2. Māṭkās	27
1.3. Visarga etc.	28
1.4. Vokalisierung	29
1.5. Struktur und Vokalisierung von Ligaturen	35
1.6. Semi-homographie Akṣaras	43
1.7. Verschreibungen	46
1.8. Zahlzeichen	46
1.9. Tabelle der Akṣaras des Textes	47
2. Text: Ghāṭakharpara-Gūḍhadipikā (ÖNB Cod.Sansk.23) ..	59
2.1. Noten zum Text	107

ISBN 3-88587-016-9

Alle Rechte vorbehalten

Ohne ausdrückliche Genehmigung des Verlages ist es nicht gestattet,
das Werk oder einzelne Teile daraus nachzudrucken oder auf fotomechanischem Wege
(Fotokopie, Mikrokopie etc.) zu vervielfältigen.

© by Dr. Inge Wezler

Verlag für Orientalistische Fachpublikationen, Reinbek
Druck & Kopie, Hamburg
Printed in Germany

Einleitung

Die Untersuchung bzw. die Herausgabe von Sanskrit-Quellen stellt Indologen sehr häufig vor das Problem, in verschiedenen indischen Schriften handschriftlich überlieferte Texte lesen zu müssen.

Sieht man einmal von den zentralasiatischen Funden indischer Handschriften ab, die eine ganz bestimmte, etwa im 14. Jh. n. Chr. vor allem durch die islamische Eroberung gewaltsam beendete schriftliche Tradition bezeugen, und die uns im Gegensatz zu der bis in die jüngste Zeit lebendig gebliebenen Überlieferung des Subkontinents in einer quantitativ zwar weit geringeren, durch ihr relativ höheres Alter aber sehr wertvollen Anzahl von Fragmenten erhalten ist, so gibt es von der Zeit von etwa dem 14. Jh. an Sanskrit-Handschriften in praktisch jeder der zu dieser Epoche bereits entwickelten Regionalschriften Indiens.

Aus der großen Zahl dieser Handschriften¹ ragen - gemessen an ihrer Häufigkeit - besonders die in Devanāgari², Śāradā und Grantha geschriebenen hervor. Während die Devanāgari jedem Indologen durch den Gebrauch gedruckter Werke wohlvertraut ist, und es im allgemeinen keiner besonderen Mühe mehr bedarf, auch in Handschriften entsprechende Silben wiederzuerkennen, so gilt dies nur in sehr beschränktem Maße für die Grantha-Schrift, die sich in den Druckwerken nicht durchsetzen konnte, und die in Europa daher nur selten begegnet. Die Śāradā-Schrift dagegen, die zwar Akṣara für Akṣara mit der Devanāgari korrespondiert, sich aber in der Form von ihr

¹ Im Norden und Westen meist in (Deva-)Nāgari bzw. in einer ihrer Varianten oder in Śāradā geschrieben, im Osten auch in Bengali oder Oriyā, im Süden vor allem in Grantha oder Telugu.

² Historische Paläographie der Nāgari von Singh 1991.

unterscheidet, blieb ausschließlich dem handschriftlichen Gebrauch vorbehalten.

Die Zielsetzung der vorliegenden Anleitung beschränkt sich nun darauf, dem Sanskritisten ein rasches Einarbeiten in den Umgang mit Śāradā-Handschriften zu ermöglichen¹. Deshalb war diese Arbeit auch auf eine synchrone, deskriptive Schriftkunde einzuschränken. Eine diachrone, historische Paläographie der Śāradā ist hier nicht intendiert.

Diesem Anliegen und der Tatsache, daß der allergrößte Teil der erhaltenen Handschriften der Zeit des 15.-19. Jhs. entstammt, wird hier weiters durch die Beschränkung auf die Beigabe eines solchen Textbeispiels Rechnung getragen, das der genannten Periode zuzuordnen ist. Hat man sich mit ihm erst einmal vertraut gemacht, wird man auch im Duktus anderer Schreiberhände das betreffende Schriftzeichen rasch erfassen und richtig interpretieren können.

Bedingt durch die Mehrdeutigkeit einiger nahezu oder oft auch tatsächlich homogropher Zeichen der Śāradā-Schrift ist der Rückgriff auf Lexikon, Grammatik oder Satzkonstruktion mitunter eine notwendige Voraussetzung für die Deutung der Schriftzeichen. Es bedarf daher auf jeden Fall eines wechselwirkenden Verfahrens von Schriftentzifferung und Textverständnis. Die Einübung dieses Verfahrens läßt sich am besten durch ausreichende Lektüre von Śāradā-Handschriften bewerkstelligen, bis schließlich durch die

¹ Bislang liegen folgende Hilfsmittel vor:

- a) Die Reproduktion des "Kashmirian Atharvaveda" [ca. 15. Jh.] (Bloomfield 1901), unter Heranziehung der Transkriptionen von Barret (1906).
- b) K. Burkards Tafeln im Anhang zur "Kaçmirer Çakuntalā-Handschrift" (Burkhard 1884).
- c) George Griersons Tafeln von der Hand eines kaschmirischen Pañdits des 19/20. Jhs. (Grierson 1916).
- d) L. Sanders historische Untersuchung der Turfanhandschriften (Sander 1968).
- e) Kaul Deambis historische Paläographie der Śāradā (Deambi 1982).

grundliche Vertrautheit mit den Zeichen die Entscheidung über die richtige Interpretation bei Mehrdeutigkeit oft schon durch eine aus dem Textverständnis resultierende Erwartungshaltung bezüglich gewisser Endungen etc. gefällt werden kann.

Um ein solches "Einlesen" zu ermöglichen, enthält die auf die Textbeigabe bezogene Schrifttabelle (1.9) alle darin vorkommenden Zeichenverbindungen in einer mit der Schreiberhand völlig identischen Form. Dieses Verfahren soll zunächst einmal der Mühe der Abstraktion entheben, denn jede neue Schreiberhand erzwingt ja ein Abstrahieren bereits bekannter Zeichen. Das gewählte methodische Prinzip ist somit ein didaktisches, das sich allein an der Praxis, aber nicht an historischen Fakten - wie sie beispielsweise an einer chronologischen Anordnung datierter Handschriften deutlich gemacht hätten werden können - orientiert.

Der zu diesem Zwecke ausgewählte Text, das Ghaṭakharpara-Kāvya¹, liegt bereits mehrfach ediert vor². Der hier photomechanisch reproduzierte *Codex Sanskrit 28* der Österreichischen Nationalbibliothek in Wien³, von dem auch eine in der beigefügten Transkription ebenfalls berücksichtigte Devanā-

¹ Für Literargeschichtliches vgl. Pandey 1963:95-125; Lienhard 1984a: 110-113 und 1984b; Sternbach 1978:298; Warder 1974: Nr.1078.

² a) Ghaṭakarparam oder das zerbrochene Gefäß. Ein sanskritisches Gedicht, hrsg., übers., nachgeahmt u. erl. v. G.M. Dursch. Berlin 1828 (Rez. von F.Rückert *Jahrbücher f. wiss. Kritik* 1829:1, Sp.521-551. Vgl. auch 'Aus Rückerts Abhandlung über das Ghaṭakarpara' in *Indische Liebeslyrik*, hrsg. v. H.v.Glasenapp, München 1921: 275-284). b) The Ghaṭakarpara of Kālidāsa. With the comm. of Abhinavagupta. Ed. by Madhusudan Kaul Shastri. [Kashmir Ser. of texts and studies.67.] Srinagar 1945. c) Ghaṭakarparakāvya. Manoramā hindivyākhyayā samalaṅktam. Vyākhyākāraḥ Śrīrāmapālaśāstri. [Haridāsasamskr̄ granthamāla.291.] Vārāṇasi 1971. d) B.Parlier: La Ghaṭakarparavivṛti d'Abhinavagupta. [Publications de l'Institut de Civilisation Indienne.39.] Paris 1975.

³ Manuskriptbeschreibung bei Slaje 1990: Nr.28.

gari-Abschrift in Bombay existiert¹, enthält den bislang unpublizierten Kommentar *Gūḍhadīpikā* eines Kuśala(-miśra). Dieser nennt sich (Blatt 1²⁻⁴ und 23²⁻⁴) Sohn des Bālakṛṣṇa, Enkel des Astronomen Śripati, Urenkel des Kṣemāṅkara, und datiert (23⁵⁻⁶) die Vollendung seines Kommentars mit (umgerechnet) Montag, 11. September 1690.

Trotz des vergleichsweise geringen zeitlichen Abstandes von höchstens 200 Jahren² zwischen dem im letzten Jahrzehnt des 17.Jahrhunderts entstandenen Kommentar und der vorliegenden Abschrift durch Rājāna Ānandarāma (23⁹), ist der überlieferte Text bereits durch eine beträchtliche Anzahl von Korruptelen verderbt, die einen nicht geringen Aufwand an Emendierungsarbeit erforderlich machen. Gerade deshalb aber eignet er sich besonders für eine an der Praxis orientierte Einführung in die Arbeit mit indischen Handschriften, denn der sorglose, bereits von Al-Bīrūnī (11.Jh.) beobachtete und beschriebene³ Umgang indischer Schreiber mit Texten ist so charakteristisch, daß einst gerade fehlerfreie Kopien Georg Bühlers Verdacht auf 'Nachbesserung' erregten, als er sich in Kaschmir aufhielt um die Bestände an Handschriften zu erkunden und Abschriften zu erwerben⁴.

¹ Vgl. Devasthali 1944: Vol.2: No.2168: Ghaṭakarpara with Gūḍhadīpikā by Kuśala-miśra.

² Das Manuskript wurde von M.A. Stein im Jahre 1894 erworben, vgl. Slaje 1990:19, FN 21. Die Abschrift müßte demnach zwischen 1690 und 1890 durchgeführt worden sein.

³ "... the Indian scribes are careless, and do not take pains to produce correct and well-collated copies. In consequence, the highest results of the authors mental development are lost by their negligence, and his book becomes already in the first or second copy so full of faults, that the text appears as something entirely new ..." (Sachau 1910: 18f).

⁴ Bühler 1877: 33-34.

Der Kommentator Kuśala(-miśra) nun, der mit seinen Explikationen allerdings nicht immer völlig zu überzeugen vermag, steht in der grammatischen Tradition des Sārasvata-Vyākaraṇa (SV). Diese Erkenntnis und viele weitere der Textherstellung dienliche Hinweise, die Eingang in die Annotierung der Transkription fanden, verdankt der Herausgeber zuallererst der sachkundigen und hilfreichen Unterstützung von Prof.Dr.A.Wezler (Hamburg), sodann aber auch brieflichen Mitteilungen der Herren Prof.Dr.A.Aklujkar (Vancouver), Prof.Dr.G.Cardona (Philadelphia), Prof.Dr.Michael Hahn (Marburg)¹ und Prof.Dr.Claus Vogel (Bonn). Als für die Textherstellung außerordentlich nützlich erwies sich die Kritik der Teilnehmer an einer komparatistischen Lektüre von Kuśalas Gūḍhadīpikā und Abhinavaguptas Ghaṭakarparakāvyavivṛti, die von Herrn Prof.Wezler im Wintersemester 1990/91 an der Universität Hamburg mit Hinblick auf die vorliegende Edition veranstaltet wurde.

Zu danken ist ferner der Alexander von Humboldt-Stiftung, die einen Forschungsaufenthalt an der Universität Hamburg und das Erscheinen dieser schriftkundlichen Einführung finanziell unterstützte, sowie der Direktion der Handschriftensammlung der Österreichischen Nationalbibliothek in Wien für die Genehmigung zur Reproduktion des Codex Sanskrit 28.

¹ Prof. Hahn mutmaßt (1.4.1992), daß Kuśalamiśra für seine Zitierungen ein bislang nicht bekanntes Chandaḥśāstra benutzt haben könnte.

Die Eingriffe¹ in die Transliteration des Textes:

- 1) **Fettdruck** für Eigennamen, Werktitel und *yamakas*.
- 2) **Kursivdruck** für Mūlatext, Pratikas, Zitate und metrische Stellen im Kommentar.
- 3) Worttrennung, Markierung syntaktischer Einheiten, Großschreibung der Anfangsbuchstaben von Eigennamen.
- 4) Hervorhebung symbolischer Laute (*anubandha*) durch ^Hochstellung.
- 5) Tilgung < > von Überlieferungsverderbnissen; << >> = in Übereinstimmung mit der Bombayer Handschrift ("N")².
- 6) Emendierung []; [[]] = in Übereinstimmung mit der Bombayer Handschrift ("N").
- 7) Identifizierung von Zitaten [].

Literaturverzeichnis

Die Abkürzungen folgen dem Verzeichnis der *Einführung in die Indologie* (Darmstadt 1979), 267-272

ARM	(Halāyudha:) Halayudha's <i>Abhidhanaratnamala</i> . A Sanskrit vocabulary, ed. ... by Th. Aufrecht. London 1861.
Amarakośa	(Amara:) <i>Amarakośa</i> . With the unpublished South Indian commentaries <i>Amarapadavivṛti</i> of Liṅgasūrin and the <i>Amarapadapārijāta</i> of Mallinātha. Crit. ed. with introd. by A.A. Ramanathan. 1-3. Madras 1971-1983. (The Adyar Library Series.101.)
Barret (1906)	Barret, LeRoy Carr: The Kashmirian Atharvaveda, Book 1. <i>JAOS</i> 26,2 (1906), 197-295.
Bloomfield (1901)	Bloomfield, Maurice: The Kashmirian Atharvaveda (School of the Paippalādas). Reproduced by chromatography from the Ms in the Univ. Library at Tübingen. Ed. ... by Maurice Bloomfield and Richard Garbe. [1-3.] Baltimore 1901.
Buehler (1877)	Buehler, Georg: Detailed report of a tour in search of Sanskrit MSS made in Kaśmir, Rajputana, and Central India. Bombay 1877.
Buehler (1879 80)	id., Eine Notiz über einige Sanskrit MSS aus Kaśmir in der k.k. Hof-Bibliothek zu Wien. (Monatsberichte der PAW. Aus dem Jahre 1879.) Berlin 1880, 200-202.

¹ Bei der Ausführung der Punkte 5-6) ist der naturgemäße Faktor einer gewissen, bleibenden Unsicherheit zu berücksichtigen; Punkt 7) konnte nicht in allen Fällen befriedigend gelöst werden.

² Beschrieben bei Devasthali, vgl. oben S.4, FN 1. Wo es sich bei dieser Devanāgarī-Handschrift um tatsächliche Varianten, also nicht um Verschreibungen offenkundigster Art wie etwa mechanisch gesetzte Anusvāras, Visargas oder um die Berücksichtigung bzw. Nichtberücksichtigung von Sandhigesetzen etc. handelt, werden solche Lesarten in den Noten zur Transliteration mitgeteilt.

- Buehler (1882) id., Über eine kürzlich für die Wiener Universität erworbene Sammlung von Sanskrit- und Prakrit-Handschriften. (*Sitzungsberichte der philosoph.-hist. Cl. der Kaiserlichen Akademie der Wiss.* 29.) Wien 1882, 563-579.
- Buehler (1888) id., Two lists of Sanskrit MSS together with some remarks on my connexion with the search of Sanskrit MSS. *ZDMG* 42 (1888), 530-559.
- Buehler (1896) id., Indische Palaeographie von circa 350 a. Chr. - circa 1300 p. Chr. Straßburg 1896. *Grundr.* 1,11.
- Buehler (1897) id., [Über Lineale oder "Faulenzer" zur Herstellung von Manuskripten des westlichen und nördlichen Indien]. (*Anzeiger der Kaiserlichen Akademie der Wiss. zu Wien, Philos.-hist. Cl.* 34,8.) Wien 1897, 48-52.
- Burkhard (1884) Burkhard, Karl: Die Kaçmîrer Çakuntalâ-Handschrift. (*Sitzungsberichte der Kaiserlichen Akademie der Wiss. Philos.-hist. Cl.* 107,2.) Wien 1884.
- Burnell (1878) Burnell, A.C.: Elements of South-Indian palaeography from the 4. to the 17. century A.D. ... 2.ed. London 1878.
- Deambî (1982) Deambî, B.K.Kaul: Corpus of Śāradā Inscriptions of Kashmir. Delhi 1982.
- Devasthalî (1944) Devasthalî, G.V.: A descriptive Catalogue of the Samskr̥ta and Prâkṛta manuscripts in the Library of the University of Bombay. Vol.1.2. Bombay.

- Dogra (1986) Dogra, Ramesh Chander: Jammu and Kashmir: A select and annotated bibliography of manuscripts, books and articles ... from Rajatarangini to Modern Times. London 1986.
- Dharanikoṣa* (Dharanidāsa:) *Dharanikoṣa* of Dharanidāsa. Ed. by E.D. Kulkarni. Pt 1. Poona 1968.
- Dreyer (1986) Dreyer, Caren: Das Kāthaka-Grhya-Sūtra. Krit. Ed. mit Anm. T.1. Stuttgart 1986. (ANIST 30.)
- Filliozat (1953a) Filliozat, Jean: Paléographie. In: L'Inde classique. T.2. Paris 1953, 665-712.
- Filliozat (1953b) id., Notions de chronologie. In: L'Inde classique. T.2. Paris 1953, 720-738.
- Fuehrer (1884) Fuehrer, A.: Über indisches Bibliothekswesen. 1. *Zentralblatt für Bibliothekswesen* 1,11 (1884), 430-442.
- Gray (1950) Gray, Louis H.: The Narrative of Bhoja ... Transl. from Sanskrit by Louis H. Gray. New Haven. (AOS. 34.)
- Grierson (1904) Grierson, George A.: On the modern Indo-Aryan alphabets of North-Western India. *JRAS* (1904), 67-73.
- Grierson (1916) id., On the Sarada Alphabet. *JRAS* (1916), 677-708.
- Hahn (1971) Hahn, Michael: Jñānaśrīmitras Vṛttamālāstuti. Eine Beispielsammlung zur altindischen Metrik ... Wiesbaden. (AF.33.)

- Hinüber (1989) Hinüber, Oskar von: Der Beginn der Schrift und frühe Schriftlichkeit in Indien. Mainz. (AWL 1989, 11)
- Janert (1955) Janert, Klaus Ludwig: Von der Art und den Mitteln der indischen Textweitergabe. Bericht über mündliche und schriftliche Tradierungsmethoden sowie die Schreibmaterialien in Indien. Jahresarbeit dem Bibliothekar-Lehrinstitut des Landes Nordrhein-Westfalen zur Diplomprüfung für den Höheren Dienst an Wiss. Bibliotheken vorgelegt. [Köln] 1955/56.
- Janert (1965) id., An annotated bibliography of the catalogues of Indian manuscripts. P.1. Wiesbaden 1965. (VOH Suppl. 1.)
- Kannaiyan (1960) Kannaiyan, V.: Scripts in and around India. Madras 1960.
- Kaul (1954) Kaul, Jailal: Kashmiri alphabet. *Pratāp* 28,1 (1954), 50-68.
- Kaye (1927) Kaye, G.R.: The Bakhshālī Manuscript. P.1.2. Calcutta 1927. (ASI 43.)
- Kielhorn (1889) Kielhorn, Franz: Kurze Mitteilungen zur indischen Chronologie. (NAWG 1889, 431-440.) [=Kl.Schr. 1 (1969), 497-506.]
- Kielhorn (1891) id., A note on the Saptarshi Era. *IA* 20,6 (1891), 149-154. [=Kl.Schr. 2 (1969), 617-622.]

- Kosambi (1948) Kosambi, D.D.: The Epigrams attributed to Bhartrhari. Including the Three Centuries. For the first time collected and crit. ed. ... Bombay.
- Lienhard (1984a) Lienhard, S.: A History of classical poetry. Sanskrit - Pali - Prakrit. Wiesbaden. (HIL 3,1.)
- Lienhard (1984b) id., Ghāṭakarpara und Meghadūta: Einige Bemerkungen zum Alter des Botengedichtes. In: Amṛtādhārā. Prof. R.N. Dandekar Felicitation Volume. Ed. by S.D. Joshi. Delhi, 247-253.
- Nobel (1925) Nobel, J.: The Foundations of Indian poetry and their historical development. Calcutta. (Calcutta Oriental Ser. 16.E.9.)
- Nowotny (1967) Nowotny, Fausta: Schriftsysteme in Indien. *Studium generale* 20,9 (1967), 527-547.
- NS (Bhartrhari: Nītiśataka) Bhartriharis sententiae et carmen quod Chauri nomine circumfertur eroticum. ... ed. ... Petrus a Bohlen. Berolini 1833.
- Ojha (1971) Ojha, G.H.: Bhāratīya pracīna lipimālā. The Palaeography of India. 3.ed. Delhi 1971.
- Pandey (1963) Pandey, K.C.: Abhinavagupta. A historical and philosophical study. 2.ed., rev. and enl. Varanasi.
- Roth (1986) Roth, Gustav: Mangala-Symbols in Buddhist Sanskrit Manuscripts and Inscriptions. In: Deyadharma. Studies in memory of Dr. D.C. Sircar. Ed. by G. Bhattacharya. Delhi 1986, 239-250. (Sri Garib Dass Oriental Ser. 33.)

- Sachau (1910) Sachau, Edward C.: Alberuni's India. ... An English ed., with notes and indices. Vol.1. London.
- Sander (1968) Sander, Lore: Paläographisches zu den Sanskrit-handschriften der Berliner Turfansammlung. Wiesbaden 1968. (VOH Suppl. 8.)
- Sander (1986) id., Om or Siddham - remarks on openings of Buddhist Manuscripts and Inscriptions from Gilgit and Central Asia. In: Deyadharma. Studies in memory of Dr. D.C.Sircar. Ed. by G. Bhattacharya. Delhi 1986, 252-262. (Sri Garib Dass Oriental Ser. 33.).
- SBh** Subhāśitaratnabhāṇḍāgāram. Or, Gems of Sanskrit poetry. ... Selected and arranged by Kāśinātha Pāṇḍuranga Parab. 6.ed. Rev. by Vāsudev Laxmaṇ Śāstri Pañśikar. Bombay 1929.
- Schlingloff (1956) Schlingloff, Dieter: Die Birkenrindenhandschriften der Berliner Turfansammlung. *MIO* 4,1 (1956), 120-127.
- Schroeder (1891) Schroeder, Leopold von: Die Accentuation der Wiener Kāthaka-Handschrift. *ZDMG* 45 (1891), 432-438.
- Sewell (1896) Sewell, Robert: The Indian Calendar. With tables for the conversion of Hindu and Muhammadan into A. D. dates, and vice versa. ... London 1896.
- Singh (1991) Singh, A.K. Development of Nāgarī Script. Delhi.
- Sircar (1965) Sircar, D.C.: Indian Epigraphy. Delhi 1965.
- Slaje (1990) Slaje, Walter: Katalog der Sanskrit-Handschriften der Österreichischen Nationalbibliothek. (Sammlun-

- gen Marcus Aurel Stein und Carl Alexander von Hügel.) Wien 1990. (ÖAW. Philos.-hist. Kl. Sitzungsberichte.546. = VKSKS.23.)
- ŚN** (Harṣakirti:) Śāradīyākhyā-Νāmamālā of Harṣakirti. Crit. ed. by M.M. Patkar. Poona 1951. (Sources of Indo-Aryan Lexicography.6.)
- ŚT** (Rudrakavi:) Śṛṅgāratilaka. In: Kāvyamālā. Pt. 3. Ed. by Durgāprasāda and K.P.Paraba. Bombay 1887.
- Sternbach (1978) Sternbach, L.: A descriptive Catalogue of poets quoted in Sanskrit anthologies and inscriptions. Vol.1. Wiesbaden.
- SV** (Anubhūtisvarūpācārya:) Sāraswatavyākaraṇam (The three Vṛittis) of Anubhūtiswarūpāchārya with the comm. (Subodhikā) of Chandrakirti. Ed. by Śivadatt Kudāl. Rev. by Vāsudev Laxmaṇ Śāstri Pañśikar. 4. ed. Bombay 1926.
- TKŚ** (Puruṣottama:) Trikāndaśeṣa. (Lithograph. ed. in:) Saṃskṛtakoṣa. Mumbāi s.1776 [1854/55].
- TSD** (Annambhaṭṭa:) Tarkasaṅgrahadīpikā. Tarka-Saṅgraha of Annambhaṭṭa. With the author's own Dīpikā ... ed. ... by Yashwant Vasudev Athalye ... Rev. and enl. 2.ed. Re-impression. Bombay 1930. (Bombay Sanskrit Ser.55.)
- Vāgbhaṭālaṇkāra** (Vāgbhaṭa:) The Vāgbhaṭālamkāra. With the comm. of Siṃhadevagaṇi. Ed. by Pt Śivadatta and Kāśināth Pāṇḍurang Parab. Bombay 1895. (Kāvyamālā.48.)

- Vaijayantī (Yādavaprakāśa:) The *Vaijayantī* of Yādavaprakāśa. For the first time ed. by Gustav Oppert. Madras 1893.
- VMS (Jñānaśrīmitra:) Vṛttamālāstuti. Vgl. Hahn (1971).
- Vogel (1972) Vogel, Claus: On the exact date of Amṛtananda's recension of Aśvaghoṣa's *Buddhacarita*. *IJ* 14 (1972), 210-217.
- Warder (1974) Warder, A.K.: Indian Kāvya Literature. Vol.2: Origins and formation of the classical Kāvya. Delhi.
- Witzel (1974) Witzel, Michael: Das Kāṭha-Āraṇyaka. Textkritische Edition mit Übers. und Komm. (Teildruck). Kathmandu 1974. (Kathmandu Branch.2.)
- Witzel (1976) id., On the Reconstruction of the authentic Paippalāda-Saṃhitā [2]. *Journal of the Ganganatha Jha Kendriya Sanskrit Vidyapeetha* 32 (1976):137-169.
- Witzel (1985) id., Die Atharvaveda-Tradition und die Paippalāda-Saṃhitā. *ZDMG* Suppl. 6 (1985), 256-271.

A. Handschriftenkundliches

1. HERKUNFT, NAME UND ENTWICKLUNG DER ŚĀRADĀ-SCHRIFT

Mit Śāradā wird eine lokale nordindische Schrift bezeichnet, die sich aus einem ursprünglich aus Kaschmir und Afghanistan stammenden Schrifttypus, dem sogenannten "Gilgit-Bamiyan-Typ II" (nach der Herkunft erhaltener Handschriften aus dem 6.-10.Jh. n. Chr. benannt¹) vom 8. bis zum 10. Jh. in einer ganz spezifischen Weise weiterentwickelt hatte, so daß man ab etwa dem 10. Jh. von einer ausgebildeten Śāradā-Schrift zu sprechen pflegt, die ihre Vorläuferin zu dieser Zeit endgültig abgelöst hatte².

Aufgrund von Inschriften ist als Verbreitungsgebiet der Śāradā das nordwestliche Indien, und zwar das Gebiet von Kaschmir, Jammu, Panjab, Ladakh, Chamba, Kangra und Haryana bezeugt³.

Die handschriftliche Verwendung der Śāradā ist seit dem 12. Jh. belegt, und bis heute - allerdings nur mehr auf Kaschmir beschränkt - noch von älteren Angehörigen der höheren hinduistischen Stände in Gebrauch geblieben⁴.

Die Bezeichnung dieser Schrift als Śāradā könnte durch eine Anspielung auf ihr eigentliches Herkunftsland, nämlich Kaschmir als Sitz der Göttin Sarasvatī (Śāradā), zustandegekommen sein⁵, oder infolge einer indirekten Bezugnahme auf die Göttin der Rede selbst, als schriftlicher Ausdruck von

¹ Sander (1968): 141-161.

² Sander (1968): 160f.

³ Deambi (1982): 63; Sander (1968): 165.

⁴ Deambi (1982): 61f.

⁵ Grierson (1916): 678.

Sprachsilben (*śāradāksara*)¹. Vor dem 11. Jh. dürfte dieser Name allerdings noch ungebräuchlich gewesen sein².

Eine sichere Beurteilung einzelner Entwicklungsstufen der Śāradā ist gegenwärtig nicht möglich, da noch zu wenig datiertes bzw. datierbares und regional sicher einzuordnendes Material zugänglich gemacht wurde, das es erlaubte, endgültige Feststellungen hinsichtlich typischer Veränderungen für bestimmte Zeiten und Regionen zu treffen.

L. Sander übernimmt jedoch mit J. Ph. Vogel das 13. Jh. als Zeitgrenze für eine deutliche Zäsur im Schriftwandel, und schlägt für die Zeit davor die Bezeichnung "Alter Typus" (Vogel: "Proper Śāradā"), und für die Zeit nach dem 13. Jh. die Bezeichnung "Moderner Typus der Śāradā" (Vogel: "*devāśeśā*") vor³.

Demgegenüber will Deambi⁴ drei aufeinanderfolgende Entwicklungsstufen erkennen:

- 1) Eine früheste, nur epigraphisch belegbare Stufe vom 8.-10. Jh.⁵.
- 2) Eine zweite, bereits auch handschriftlich ausgewiesene Phase vom 11.-14. Jh.⁶.
- 3) Als letzte, handschriftlich am reichsten, aber auch epigraphisch noch bis ins 18. Jh. belegte Stufe, jene ab dem 14. Jh.

¹ Bühler (1877): 31.

² Deambi (1982): 24f.

³ Sander (1968): 166.

⁴ Deambi (1982): 4.

⁵ Zur ältesten Inschrift (vermutlich 774/75) vgl. Deambi (1982): 24.

⁶ Zum bisher ältesten bekannten Ms vgl. Kielhorn (1891): 151 [=KL.Schr. 619]; Kaye (1927).

Für den hier intendierten Zweck ist aus praktischen Gründen nur die Periode des "Modernen Typus", die der 3. Entwicklungsstufe bei Deambi entspräche, von Interesse.

Zweifellos ließen sich trotz des konservativen Charakters der Śāradā auch innerhalb dieser letzten Phase dann weitere typische, auf regionale oder temporäre Sonderentwicklungen hinweisende Merkmale aufzeigen, wenn man genügend geeignetes Vergleichsmaterial zur Grundlage einer solchen Untersuchung mache¹.

Die zeitliche Einordnung von Handschriften aber nur aufgrund von Schriftvergleichen ist äußerst problematisch²:

Es genügt nicht, nur nach für eine bestimmte Epoche als typisch angesehenen Buchstaben in einem Schriftstück zu suchen und es danach in ein Schriftsystem einzugliedern. Dabei entgehen dem Betrachter oft Abweichungen, die etwa für einen bestimmten Lokalstil bezeichnend sind und damit in eine andere relative oder absolute Chronologie eingeordnet werden müssen ... Will man mit Hilfe von Schriftvergleichen zu annähernd präzisen Aussagen hinsichtlich der Herkunft und des Alters paläographischer Zeugnisse gelangen, so sollten nach Möglichkeit nur duktusgleiche Manuskripte oder Inschriften, von denen Alter und Herkunft bekannt sind, zum Vergleich herangezogen werden. Nur wenn alle Buchstaben miteinander verglichen werden, kann man genügend Abweichungen zwischen dem zu vergleichenden und dem Vergleichsobjekt erkennen, nach deren Ursachen dann weiter zu forschen ist³.

¹ Keines der fünf von Deambi herangezogenen Ms ist datiert! Deambi (1982): 80.

² Zit. bei Sander (1968): 165.

³ Sander (1968): 41.

Als Ursache für den Schriftwandel ist neben den "stilprägenden kultur- und geistesgeschichtlichen Bedingungen einerseits und der sich ändernden Schreibtechnik andererseits" auch die individuelle Schreiberhand anzusehen¹, deren Schreibwerkzeug, Federführung und Art der Schreibung² der Grundform eines Zeichens, die einer Abschrift vorliegt, besondere Akzente verleihen kann, die ihrerseits wieder normativ auf eine folgende Schreibergeneration einzuwirken vermögen. So ergibt sich aus dem Zusammenwirken dieser und vielleicht auch weiterer Faktoren eine beständige Modifizierung der Schriftzeichen.

Zu den Derivaten bzw. Parallelentwicklungen der Śāradā gehören die vor allem im Panjab und in Sindh verwendeten Schriften Lahndā, Tākṛī und Gurmukhī. Die beiden ersteren sind für nicht-literarische Zwecke verwendete Verkehrsschriften, letztere dient der Aufzeichnung der heiligen Texte der Sikhs³.

2. KASCHMIRISCHE HANDSCHRIFTEN

2.1. Beschreibstoff

Anders als die meist auf Palmlättern geschriebenen südindischen Handschriften¹, waren Birkenrinde (*bhūrja*) und Papier die eigentlichen Beschreibstoffe Kaschmirs. Die Birkenrinde² wurde deshalb zum charakteristischen Beschreibstoff des nördlichen Indien, weil das Himalayagebiet einen reichen Birkenvorrat aufwies. Ein zum Beschreiben präpariertes Rindenblatt besteht aus mehreren sehr dünnen, übereinandergeklebten Schichten von Rinde. Das Material ist empfindlich und neigt besonders bei trockener Hitze zum Zerfall.

Über das 17. Jh.n.Chr. hinaus scheinen Birkenrindencodices jedoch nicht mehr hergestellt worden zu sein. Allein das Niederschreiben von Mantras auf kleine Rindenstückchen, die dann als Amulette getragen wurden, blieb länger in Gebrauch³. Die Brüchigkeit der Birkenrinde erzeugt nun aber Probleme bei der (physischen) Textüberlieferung. Denn beim Abbröckeln der obersten, hauchdünnen Rindenschicht gehen immer auch Teile der Schrift selbst verloren. Ferner lösen sich die Klebestellen der einzelnen Schichten sehr leicht. Beim Blättern kann es geschehen, daß versehentlich nur die oberste Schicht erfaßt wird, wodurch sie ebenfalls brechen kann. Daß aber durchaus auch beschädigte Rindenblätter als Beschreibstoff ver-

¹ Sander (1968): 39.

² Sander (1968): 42.

³ Grierson (1904): 67-69.

¹ Vgl. dazu Janert (1955): 55-65.

² Filliozat (1953 a): 711; Janert (1955): 65-74.

³ Bühler (1877): 29f.

wendet worden waren, ist an jenen Fällen erkenntlich, wo die Schreiber den Schadstellen beim Schreiben auswichen.

Gegen Ende des 16. Jhs kam es in Kaschmir zu einer Blüte in der Papierproduktion. In ihrem Verlauf wurde die Birkenrinde als Beschreibstoff während des nächsten Jahrhunderts vom Papier endgültig abgelöst. Bei der Altersbestimmung von undatierten Handschriften ist daher im allgemeinen davon auszugehen, daß Birkenrindenmanuskripte eher der Zeit des 14. bis zum 17. Jh.n.Chr. angehören werden, Papierhandschriften dagegen doch erst der Zeit vom 16.-19. Jh. Das Format dieser Handschriften ähnelt - im Gegensatz zu den querformatigen Palmblatthandschriften - meist dem der abendländischen Codices.

Das indische Papier¹ zeichnet sich dem europäischem gegenüber durch eine bessere Haltbarkeit aus, die dadurch erzielt wurde, daß man dem aus stärkehaltigen pflanzlichen Produkten hergestellten Leim zum Schutz gegen Pilz- und Insektenbefall Arsenik hinzufügte. Die auffallend glatte Oberfläche von so manchen Papierhandschriften wurde durch Bearbeitung mit einer Emulsion der Tamarinde erzielt². Das vor allem von der britischen Verwaltung in Indien eingeführte europäische Papier litt dagegen sehr stark unter den klimatischen Bedingungen³.

Wie die Birkenrindenmanuskripte, so wurden auch die kaschmirischen Papierhandschriften häufig von Sanskritgelehrten (Pandit) geschrieben. Solche Handschriften - oft an der Selbstnennung im Kolophon des Schreibers zu

¹ Filliozat (1953 a): 711 f; Janert (1955): 73-87.

² Janert (1955): 85.

³ Vgl. den Bericht von Führer (1884): 429 f.

erkennen - sind prinzipiell als zuverlässiger einzuschätzen als jene von der Hand eines Angehörigen des Berufsschreiberstandes.

Kaschmirische Manuskripte in einer für die Region übrigens typischen Ausprägung der Devanāgarī-Schrift treten erst in der 2. Hälfte des 19. Jhs, und da nur zögernd, auf. Sie sind fast immer von professionellen Schreibern angefertigte Transkriptionen aus der Śāradā, und können grundsätzlich weniger Vertrauenswürdigkeit als ihre Śāradā-Vorlagen beanspruchen¹.

2.2. Schreiben, Schreibgerät

Zum Beschreiben der Birkenrinden- und Papierhandschriften verwendete man im allgemeinen eine Rohrfeder (*kalama, varṇaka*)². Geschrieben wurde meist mit schwarzer Tusche³, und zwar ohne Berücksichtigung der Worttrennung, wenngleich so manches Manuskript Markierungen der Wortfugen durch kleine senkrechte Striche unterhalb des betreffenden Akṣara aufweist. Randglossen, Kolophone, kommentierte Wörter etc. werden zuweilen durch Rubrizierung hervorgehoben. Auslassungen im Text können durch *kākapa-das* (‘) markiert und am Rand ergänzt erscheinen. Textverluste, die dem Schreiber entweder bereits vorgelegen hatten, oder verderbte Stellen, durch die dieser sich zu einer Auslassung gezwungen sah, erscheinen häufig anhand horizontaler Strichlierungen (- - -) verdeutlicht.

¹ Bühler (1877): 32f.

² Filliozat (1953 a): 712; Janert (1955): 87-96.

³ Janert (1955): 90 ff. Bühler (1877): 30 teilt folgendes Tintenrezept mit: Man verkohlt Mandeln und kocht das Produkt mit Kuhurin. Das Ergebnis ist eine äußerst wasserbeständige Tinte.

Gelegentlich finden sich fehlerhafte Silben mit einem (meist gelben) Farbtupfen abgedeckt, mit darübergeschriebener korrigierter Silbe.

Zur Erzeugung eines exakten Schriftspiegels mit regelmäßigen Zeilen bediente man sich besonderer Liniergeräte. Anders als das nordturkestanische Liniergerät¹ bezweckten die indischen Geräte eine unsichtbare Linierung von Birkenrinden- und Palmblatthandschriften².

2.3. Titel

Bei vollständigen Handschriften wird der Titel³ im allgemeinen in der Schlußschrift (Kolophon) zu finden sein. Zuweilen integrieren Verfasser den Titel ihres Werkes aber auch in die Eröffnungs- oder Schlußverse des Textes selbst, so daß sich die gewünschte Information daraus entnehmen läßt. Sehr häufig fehlen diese bibliographisch bedeutsamen ersten und letzten Blätter jedoch. In solchen Fällen muß der Titel in den Kolophonen zu einzelnen Kapiteln (*prakarana*, *sarga*, etc.), falls vorhanden, aufgespürt werden. Fehlen auch diese, so kann er häufig mit Hilfe der auf den Verso-Seiten der Blätter befindlichen Titelkürzel rekonstruiert werden. Diese Titelkürzel, auch Randmarken genannt, geben die (je) erste(n) Silbe(n) der einzelnen Bestandteile eines Titel(kompositum)s wieder: z.B. gha kha für ghaṭakharparah; rā pā für rāghavapāṇḍaviyam, etc.

¹ Sander (1968): 36.

² Zur Konstruktion dieser Geräte vgl. Bühler (1897).

³ Zum Problem einheitlicher Werktitel und zu Verfassersynonymen vgl. Janert (1965): 12-14.

Zuweilen sind auch einzelne Abschnitte des Werkes durch die Anfangsbuchstaben des betreffenden Zahlwortes am Rand der Verso-Seiten bezeichnet: pra[thama], dv[i]tiya, etc.

So kann dann z.B. śri mu tī pra für śrimu[rāyanargharāghava]tī[kāyām], pra[thamo 'nkah] stehen.

Zusammen mit dem Text ergeben die Titelkürzel jedenfalls eine gute Grundlage für eine einwandfreie Identifizierung.

2.4. Foliierung

Wie die Titelkürzel, so ist auch die Blattzählung bei nordindischen Manuskripten im allgemeinen am (linken unteren) Rand der Verso-Seiten zu finden. Da es nicht selten vorkommt, daß lückenhaft gewordene Manuskripte mit Blättern aus anderen Handschriften desselben Textes vervollständigt wurden, ist bei plötzlichen Sprüngen der Foliierung, die dann oft mit einem deutlichen Wechsel der Schreiberhände einhergehen, ganz besonders auf Textüberschneidungen oder gar -verluste zu achten.

Die einzelnen Blätter solcherart ergänzter Handschriften müssen zunächst auf ihre Zusammengehörigkeit hin untersucht werden (Foliierung, Schreiberhände), um sodann die Anzahl dieser fragmentarischen, aber zu einer einzigen Texthandschrift zusammengebundenen, Manuskripte festzustellen. Im Falle der Heranziehung zu textkritischen Zwecken sind solche Handschriften unter Berücksichtigung ihres tatsächlichen Charakters - nämlich als Zusammenstellung mehrerer fragmentarischer Teile - auszuwerten. Bei datierten Handschriften ist jedoch nur jener Teil als datiert anzusehen, der als paläographisch zusammengehörig erkannt wird.

2.5. Datierung

Die in Kaschmir für Datierungen vorzugsweise gebrauchte Ära ist die Saptarṣi-Ära¹, die in den Manuskripten als *saptarṣi*-, *laukika*-, *loka*- oder *śāstrakāla* bzw. -*saṃvat* bezeichnet erscheinen kann.

In den seltenen Fällen, wo auch das Jahrhundert angegeben ist, errechnet man das christliche Jahr durch Subtraktion von 3076:

$$\text{Laukikasamvat} - 3076 = \text{Jahr A.D.}^2$$

Als allgemeine Regel für das Saptarṣi-Jahr gilt, daß es das laufende (*vartamāna*) Jahr bezeichnet und mit dem Monat Caitra beginnt (*caitrādi*). Als Ende eines Monats wird der Vollmond (*pūrnimānta*) angesehen.

Aber selbst wenn eine Handschrift nur das Jahrzehnt angibt, so läßt sich das korrespondierende Jahr der christlichen Zeitrechnung unter Umständen dennoch ermitteln, und zwar dann, wenn Monats- und Wochentag ebenfalls in der Datierung angeführt sind³.

¹ Dazu Kielhorn (1891); Sewell (1896): 41.

² Filliozat (1953 b): 736.

³ Durch Addition von 46 errechnet man das Jahrzehnt des abgelaufenen (*gata*) Śaka-Jahres, durch Addition von 24/25 das Jahrzehnt des laufenden Jahres A.D. Indem man versuchsweise die jeweiligen, für das betreffende Manuskript in Frage kommenden Jahrhunderte einsetzt, führt man mehrere Kalkulationen gemäß Sewell (1896): 69 ff ("Method B") durch. Bis zum Jahre A.D. 1752 entsprechen die nach diesen Tabellen gewonnenen Ergebnisse allerdings dem Julianischen Kalender! Dort, wo der errechnete Wochentag mit dem im Manuskript gegebenen Wochentag [Sewell (1896): 4] übereinstimmt, ist auch das Jahrhundert richtig ermittelt. (Nach einer freundlichen Mitteilung von Prof. Claus Vogel (Bonn).)

Ist das Jahr in der Art eines Chronogramms in Worten ausgedrückt¹, so gilt die Regel *aṅkānām vāmato gatiḥ*², d.h. man muß von rechts nach links lesen:

$$\text{locana-bindu-sapta-śāshabṛt} = \text{śāshabṛt} (1) + \text{sapta} (7) + \text{bindu} (0) + \text{locana} (2) = 1702 .$$

Bei einem Ergebnis wie dem vorliegenden kann kein Saptarṣi-Jahr gemeint sein, weil die Umrechnung in vorchristliche Jahrtausende führen würde.

Nicht selten finden sich in Śāradā-Manuskripten auch Datierungen gemäß der Śāka- oder Vikrama-Ära:

$$\text{Śāka} + 78/79 = \text{Jahr A.D.}$$

$$\text{Vikrama} - 57/56 = \text{Jahr A.D.}$$

Je nach Ära ergäbe die Umrechnung bei dem genannten Beispiel (1702) entweder 1780/81 A.D. (Śāka) oder 1645/46 A.D. (Vikrama).

Monatstage werden als Ordinalzahl für eine der beiden Monatshälften ausgedrückt. Die Zeit des zunehmenden Mondes ist die "helle Hälfte" (*śuklapakṣa, sitapakṣa, śudi, śuti*), die des abnehmenden Mondes die "dunkle Hälfte" (*krṣṇa-, asitapakṣa, badi, vadi, vati*)³, z.B.:

śrā śuti caturdaśyām ravivāsare = 14. Tag (*caturdaśyām*) der hellen Hälfte (*śuti*) des Monats Śravaṇa (*śrā*), an einem Sonntag (*ravivāsare*).

¹ Die gebräuchlichsten Äquivalente bei Sircar (1965): 228-233; Burnell (1878): 77f.

² Vogel (1972): 211; Sircar (1965): 230.

³ Filliozat (1953 b): 722; Kielhorn (1889): 436-440 [=KL.Schr. 502-506].

B. Schriftkundliches

1. SCHRIFTTABELLEN

1.1. Initialvokale und °diphonge

Die Initialvokale und °diphonge sowie die Mātrkās, d.h. jene Konsonantenzeichen, die ohne zusätzliche graphische Markierung mit |a| vokalisierte Silben bilden, haben folgende Grundformen:

Vokale

a	ଏ	ା	ଇ	ି	ର୍ବ	ି	ର୍ବ
ū	ୁ	ି	ର୍ବ	ି	ର୍ବ	ି	ର୍ବ

Diphonge

e	ଏ	ai	ଈ	o	ଓ	au	ଔ	om	ଓମ
---	---	----	---	---	---	----	---	----	----

1.2. Mātrkās

ka	କ	kha	ଖ	ga	ଗ	gha	ଘ	na	ନ
ca	ଚ	cha	ଛ	ja	ଜ	jha	ଝ	ନା	ଞ
ṭa	ଟ	ṭha	ଠ	da	ଢ	dha	ଧ	ନା	ଞ
ta	ତ	tha	ଥ	da	ଦ	dha	ଧ	ନା	ଞ
pa	ପ	pha	ଫ	ba	ବ	bha	ଭ	ମା	ମ
ya	ଯ	ra	ର	la	ଲ	va	ଵ		
sa	ଶ	ଶା	ଷ	ଶା	ଷ	ହା	ହ		

1.3. Visarga etc.

Visarga h : > kah कः

Jihvāmūliya h ङ > hka कङ्

Upadhmāniya h ॲ > hpa कं

Anusvāra m • > kam कं

Anunāsika ṡ ॲ > kam̐ कँ

Avagraha , , > ja ज

Virāma । > m म

1.4. Vokalisierung

Jeder andere Vokal als das der Mātrkā inhärente |a| muß - wie in der Nāgarī - durch ein spezifisches an die Mātrkā gefügtes Zeichen zum Ausdruck gebracht werden:

-ā: Ein kurzer dreiecksförmiger Strich rechts oben neben der Mātrkā:

का

Einige Akṣaras verschmelzen mit dem Längenzeichen:

ना

जा

ता

ना

-i: Ein vertikaler Strich links von der Mātrkā, mit einem nach rechts darüber gezogenen Bogen:



ki

-ī: Ein vertikaler Strich rechts von der Mātrkā, mit einem nach links darüber gezogenen Bogen:



kī

-u: Ein kleines dreiecksförmiges Zeichen unter der Mātrkā:



cu

Eine Anzahl Mātrkās nimmt allerdings ein Häkchen analog zur Nāgarī:

ka > ku

ga > gu

jha > jhu

ñā > ñu

da > du

ta > tu

bha > bhu

śa > śu

ra bildet: ru

-ū: Ein langgezogener, nach links gekrümmter Haken unter der Mātrkā:

ya > yū

Dieselben Mātrkās, die ihr |u| abweichend nehmen, bilden auch mit |ü| spezifische Formen:

ku > kū

gu > gū

jhu **ঝ** > **ঝু** jhū

ନୁ **ନ୍ତ୍ର** > **ନ୍ତୁ** nū

ଦୁ **ଦ୍ରୁ** > **ଦୁ** dū

ତୁ **ତୁ** > **ତୁ** tū

bhu **ବୁ** > **ବୁ** bhū

ଶୁ **ଶୁ** > **ଶୁ** śū

ରୁ **ରୁ** > **ରୁ** rū

-**্ତ**: Ein von unterhalb der Mātrikā nach rechts hochgezogener Haken:

va **ଏ** > **ଏ** v̥

ta **ତ** > **ତୁ** t̥

na **ନ** > **ନୁ** n̥

ka **କ** bildet: **କୁ** k̥

-**ଟ**: Ein von unterhalb der Mātrikā nach rechts hochgezogener Doppelhaken:

t̥ **ତୁ** > **ତୁ** t̥

-**ଙ**: Das Vokalzeichen wird daruntergesetzt:

ta **ତ** > **ତଙ** t̥

-**ଙୁ**: Das (veränderte) Vokalzeichen wird daruntergesetzt:

ka **କ** > **କଙ** k̥


-e: Ein waagrechter Strich über der Mātrkā, oder ein schräger, auf ihr sitzender Strich:

ka  >   ke


-ai: Zwei waagrechte Striche über der Mātrkā, oder zwei schräge, auf ihr sitzende Striche:

ka  >   kai

-o: 1) Eine in der Mitte gekrümmte wellenförmige Linie über der Mātrkā:

ka  >  ko

2) Kombination einer Vokalisierung mit |ä| und übergesetztem |el|:

ka  >  ko

-au: Kombination des wellenförmigen |ol| mit |ä|-Vokalisierung:

ka  >  kau

15. Struktur und Vokalisierung von Ligaturen

Ligaturen, d.h. Konsonantenverbindungen, werden durch Subskription gebildet, wobei der nachfolgende Konsonant unter den vorangehenden geschrieben wird.

Beispiele:

 (na) +  (ka) >  nka

 (ja) +  (ja) >  jja

 (jja) +  (va) >  jjva etc.

Nachfolgendes **ঔ** (ya) nimmt die unterschriebene Form an:

া (ja) + **ঔ** (ya) > jya

ঢ (ta) + **ঔ** (ya) > tya

ঢ (da) + **ঔ** (ya) > dya etc.

Nachfolgendes **ঠ** (ra) nimmt die unterschriebene Form an:

ঞ (ga) + **ঠ** (ra) > gra

ঢ (ta) + **ঠ** (ra) > tra

ঝ (bha) + **ঠ** (ra) > bhra etc.

Vorangehendes **ঠ** (ra) nimmt die überschriebene Form an:

ঠ (ra) + **ঁ** (ka) > rka

ঠ (ra) + **ঞ** (ga) > rga

ঠ (ra) + **া** (ja) > rja

ঠ (ra) + **ঃ** (va) > rva

ঠ (rva) + **ঔ** (ya) > ruya

Beachtenswert sind folgende Verschmelzungen:

ঠ (ra) + **ঁ** (ksa) > rksha

ঠ (ra) + **ং** (na) > rna

ର (ra) + **ଥ** (tha) > **ର୍ଥ** rtha

ର (ra) + **ୟ** (ya) > **ର୍ୟ** rya

ର (ra) + **ୟ** (sa) > **ର୍ୟ** rṣa

ର (ra) + **ର** (ha) > **ର୍ର** rha

Besonderheiten:

Überschriebenes **କ** (ka) bildet **ର୍କ**

ର୍କ kka

ର୍ତ kta

ର୍ତ୍ତ ktva

ର୍ପ kpra

କ (ka) + **ଶ** (ṣa) > **କ୍ଷ** kṣa

ଜ (ja) + **ଞ** (ñā) > **ଜ୍ଞ** jñā

ତ (ta) + **ଥ** (tha) > **ତ୍ଥ** ttha

ଦ (da) + **ଧ** (dha) > **ଦ୍ଧ** ddha

ନ (na) + **ଥ** (tha) > **ନ୍ଥ** ntha

ନ (na) + **ଧ** (dha) > **ନ୍ଧ** ndha

ଶ (ṣa) + **ତ** (ta) > **ଷ୍ଟ** ṣṭa

ଶ (ṣa) + **ଥ** (tha) > **ଷ୍ଠ** ṣṭha

ଶ (ṣa) + **ନ** (ñā) > **ଷ୍ଣ** ṣñā

ሮ (sa) + ሻ (tha) > ሳክ ሰክ

ሮ (ha) + ሻ (ya) > ሳያ ሰያ

Vokalisierung der Ligaturen

Obwohl bei Silben mit mehreren Konsonanten im Anlaut der letzte Konsonant den Vokal bei der phonetischen Realisierung trägt, erhält bei einigen Graphemen (ና, ያ, ብ und ኃ) jedoch der übergeschriebene Konsonant das Längenzeichen |ā|:

(ናዳ) ሳና > ሳናና ንና

(ቴሳ) ታና > ታናና ፍና

(ንታ) ጥና > ጥናና ክና

(ርታ) ጥና > ጥናና የና

(ኑያ) የና > የናና የና

(ስታ) ሳክ > ሳክና ሰክና

(ስማ) ሳክና > ሳክናና ሰምና

(ጥጥል) ጥናና > ጥናናና ፍጥና

Jedoch bilden:

(ናካ) የና > የናና ንካ

(ናና) ጥናና > ጥናናና ፍናና

(ናና) ጥናና > ጥናናና ፍናና

(ናና) ጥናና > ጥናናና ፍናና

(ኑያ) የናና > የናናና የናና

(ጥካ) የጥናና > የጥናናና ፍጥናና

(ናሻ) የናና > የናናና ንሻና

Konsonant + °ru wird durch einen von rechts nach unten gezogenen Schrägstreich gebildet:

(kra)  >  kru

(dra)  >  dru

(bhra)  >  bhru


(śra)  >  śru etc.

Konsonant + °rū: Wie oben, der Schrägstreich erhält ein Aufwärtshäkchen:


(dru)  >  drū



(śru)  >  śrū etc.


1.6. Semi-homographe Aksaras¹:


a- / yu :  




-u (ju) / -va (jva) :  



u- / ta :  

ku / kta :  

ń-(ka) / ṭ-(ka) :  

ca / da / śa :   

cya / dyā / mya / śya / sya :     

da / ta / ru :   

¹Vgl. Dreyer (1986):XXVII.

t-(ya) / tt-(ya) / n-(ya) : त् त् त्

tu / tta / nta / rta : त् त् त् त्

tya / dya / bhya : त् त् त्

tya / tr̥ : त् त्

tva / dva : त् त्

tha / şa : थ् थ्

dya / dhya / pya / yya / şya : ध् ध् ध् ध् ध्

dhva / şva : ध् ध्

pha / ha : ध् ध्

ba / rdha / rva / va : ब् र्द् व् व्

bdha / bva : ब् ब्

bya / bva : ब् ब्

bra / vra : ब् ब्

ma / sa : म् म्

ya / şa : य् य्

rū / rtha : र् र्

h्र / hya : ह् ह्

1.7. Verschreibungen

Der Gefahr des Verlesens von ähnlichen Śāradā-Schriftzeichen (s.o. sub 1.6) waren auch die indischen Schreiber ausgesetzt. Dazu kommen noch jene Möglichkeiten des Verschreibens, die bei Transkriptionen aus anderen indischen Schriften entweder auf Fehlinterpretation beruhen können (etwa bei einer Pṛṣṭhamātra-Vorlage), oder die aufgrund einer Verwechslung eines z.B. Devanāgarī-Zeichens, das bei anderem Lautwert formal einem Śāradā-Zeichen ähnelt, zustandekommen. Ferner haben auch kaschmirische Aussprachebesonderheiten die Orthographie maßgeblich beeinflußt¹.

1.8. Zahlzeichen

(0 - 10):

0 •
 1 ♀ 2 ♃ 3 ♁ 4 ✤ 5 ✥
 6 ⌂ 7 ⌃ 8 ⌄ 9 ⌅ 10 ○○

¹ Zu diesen bereits die Textkritik tangierenden Problemen vgl. Dreyer (1986): XXIII-XXIX. Methodisches zur Aufdeckung von durch Fehlinterpretation bei Übertragung aus anderen Schriftkreisen oder durch lokale Aussprachebesonderheiten zustandegekommene Verschreibungen bei Witzel (1976):141-156 und Witzel (1985).

1.9. Tabelle der Akṣaras des Textes (Original)

a	ା	ା	ି	ି	ି	ି	ୁ	ୁ
r	ର	ର	e	ଏ	ଏ	ଇ	୦	ପ
om	ଓମ	ଓମ	ka	କ	କା	କା	କି	କି
			kā	କା	କା	କି	କି	କି
			ki	କି	କି	କି	କୁ	କୁ
			kī	କି	କି	କି	କୁ	କୁ
			kṛ	କ୍ର	କ୍ର	କ୍ର	କୋ	କୋ
			ke	କେ	କେ	କେ	kai	କୈ
			kai	କୈ	କୈ	କୈ	ko	କୋ
			kha	ଖା	ଖା	ଖା		
ga	ଗ	ଗ	gu	ଗୁ	ଗୁ	ଗୁ	ଗୁ	ଗୁ
			gū	ଗୁ	ଗୁ	ଗୁ	gt	ଗ୍ର
gha	ଘା	ଘା	ghu	ଘୁ	ଘୁ	ଘୁ		
nu	ନୁ	ନୁ						

ca **କ** cu **କୁ**

cha **ଛ**

ja **ଜ** jā **ଜା** ju **ଜୁ**

ña **ନ୍ତା**

ṭa **ଟ** ṭā **ଟା**

ṭha **ଠା**

da **ଦ**

dha **ଧ** dhu **ଧୁ**

ṇa **ଣ** ḡā **ଣା** ḡu **ଣୁ**

ta **ତ** tu **ତୁ** ṭr **ତ୍ର** t̪ **ତ୍ରୀ**

tha **ଥ**

da **ଦ** du **ଦୁ** ṭ **ଦ୍ର** dū **ଦୁ** dr **ଦ୍ରୀ** d̪ **ଦ୍ରୀ**

dha **ଧ** dhu **ଧୁ** ṭh **ଧ୍ରୀ** dhū **ଧୁ**

na **ନ** nu **ନୁ** ṭ **ନ୍ତା** nr **ନ୍ତ୍ରୀ**

pa **ପ**

pha **ଫ**

ba **ବ**

bha **ଭ** bhu **ଭୁ** bhū **ଭୁ** bh̪ **ଭ୍ରୀ**

ma မ mu မှ mü မှု

ya ယ yu ယှ yū ယှု

ra ရ ru ရှ rū ရှု

la လ lu လှ

va ဒ v̄ ဒါ

sa ဆ su ဆု

ša ရာ su ရာု

sa ဆ su ဆု sr ဆု

ha ဟ hu ဟှ hr ဟှု

Ligaturen:

k-

kta တ္ထ kta တ္ထ kta တ္ထ kta တ္ထ kta တ္ထ kta တ္ထ

kru တူး kru တူး kru တူး kru တူး kru တူး kru တူး

kṣmyā တ်း kṣya တ်

kh-

khya တဲ့

g-

gjñā ဂျို gna ဂု gbha ဂု gra ဂု

gh-

ghna ဂုံ ghya ဂုံ ghra ဂုံ

ñ-

ñka  ñkā  ñkta  ñga 

ñgha 

ññā 

c-

cca  ccha  cchra  cchlā  cpra 

j-

jja  jjva  jñā  jñā  jya 

jyā  jrā 

ñ-

ñca  ñja  ñjā 

t-

tkā  tma 

d-

dbha  dya 

ñ-

ñtha  ñda  ñdu  ñpra  ñya 

t-

tka  tkra  tta  tt̄  ttra 

t-

ttva  ttha  tna  tpa  tpra 

tya **ତ୍ୟ** tyu **ତ୍ୟୁ** tra **ତ୍ରା** tva **ତ୍ରବ୍ରା** tsa **ତ୍ରସା**

tsu **ତ୍ସୁ** tsva **ତ୍ସବା**

th-

thna **ତ୍ରନା** thya **ତ୍ର୍ୟା**

d-

dga **ତ୍ରଗା** dgu **ତ୍ରଗୁ** dgū **ତ୍ରଗୁ** dda **ତ୍ରଦା** ddra **ତ୍ରଦ୍ରା**

ddha **ତ୍ରଦ୍ଧା** ddhyā **ତ୍ରଦ୍ଧ୍ୟା** dbha **ତ୍ରଦ୍ବା** dbhu **ତ୍ରଦ୍ବୁ** dya **ତ୍ରଦ୍ୟା**

dyu **ତ୍ରଦ୍ୟୁ** dra **ତ୍ରଦ୍ରା** dru **ତ୍ରଦ୍ରୁ** drū **ତ୍ରଦ୍ରୁ** dva **ତ୍ରଦ୍ଵା**

dhya **ତ୍ରଦ୍ଧ୍ୟା** dhva **ତ୍ରଦ୍ଧ୍ଵା**

n-

nta **ତ୍ରନ୍ତା** ntu **ତ୍ରନ୍ତୁ** nt̄ya **ତ୍ରନ୍ତ୍ୟା** ntra **ତ୍ରନ୍ତ୍ରା** ntha **ତ୍ରନ୍ତ୍ଥା**

nda **ତ୍ରନ୍ଦା** ndra **ତ୍ରନ୍ଦରା** ndha **ତ୍ରନ୍ଦହା** ndhya **ତ୍ରନ୍ଦ୍ୟା** nna **ତ୍ରନ୍ନା**

npa **ତ୍ରନ୍ପା** nma **ତ୍ରନ୍ମା** nm̄ **ତ୍ରନ୍ମରା** nya **ତ୍ରନ୍ୟା** nva **ତ୍ରନ୍ବା**

nsa **ତ୍ରନ୍ସା**

p-

ptya **ତ୍ରପ୍ତ୍ୟା** pna **ତ୍ରପ୍ତ୍ନା** p̄ya **ତ୍ରପ୍ତ୍ନ୍ୟା** pra **ତ୍ରପ୍ରା** psa **ତ୍ରପ୍ରସା**

b-

bja **ତ୍ରବ୍ଜା** bda **ତ୍ରବ୍ଦା** brū **ତ୍ରବ୍ରୁ**

bh-

bhya **ତ୍ରବ୍ଯା** bhyu **ତ୍ରବ୍ୟୁ** bhra **ତ୍ରବ୍ରା**

m-

mpra **ମ୍ପା** mba **ମ୍ବା** mbu **ମ୍ବୁ** mbya **ମ୍ବ୍ୟା** mbha **ମ୍ବହା**

mbhū **ମ୍ବୁ** mra **ମ୍ରା**

r-

rkṣa **ରକ୍ଷା** rga **ରଗା** rgha **ରଘା** rghṛ **ରଘ୍ରୀ** rca **ରଚା**

rja **ର୍ଜା** rjya **ର୍ଜ୍ୟା** rda **ର୍ଦା** rna **ର୍ନା** rta **ର୍ତା**

rtya **ର୍ତ୍ୟା** rtrā **ର୍ତ୍ତରା** rtu **ର୍ତ୍ତୁ** rtṛ **ର୍ତ୍ତର୍ତ୍ତୀ** rtha **ର୍ତ୍ତଥା**

rda **ର୍ଦା** rdva **ର୍ଦଵା** rdha **ର୍ଦହା** rdhva **ର୍ଦହ୍ଵା** rna **ର୍ନା**

rpa **ର୍ପା** rba **ର୍ବା** rbra **ର୍ବ୍ରା** rbha **ର୍ବ୍ରହା** rma **ର୍ମା**

rmu **ର୍ମୁ** rya **ର୍ୟା** ryū **ର୍ୟୁ** rva **ର୍ବା** rśa **ର୍ବ୍ରଶା**

rśa **ର୍ବ୍ରଶା** rha **ର୍ବହା**

l-

lta **ଲ୍ତା** lpa **ଲ୍ପା** lly **ଲ୍ଲ୍ୟା** lla **ଲ୍ଲା** llyā **ଲ୍ଲ୍ୟା**

v-

vya **ଵ୍ୟା** vra **ଵ୍ରା**

ś-

śca **ଶ୍ଚା** ścu **ଶ୍ଚୁ** śna **ଶ୍ଚନା** śya **ଶ୍ଚ୍ୟା** śra **ଶ୍ଚ୍ରା**

śru **ଶ୍ରୁ** śla **ଶ୍ର୍ଲା** śva **ଶ୍ର୍ଲବା**

s-

ṣka ḫ ṣṭa ḫ ḫ ṣṭvā ḫ ṣṭha ḫ ṣṭhu ḫ

ṣṇa ḫ ṣṇu ḫ ṣpa ḫ ṣpra ḫ ṣma ḫ

ṣya ḫ ṣva ḫ

s-

sku ḫ skṛ ḫ skra ḫ sta ḫ sti ḫ

stu ḫ stū ḫ stra ḫ stva ḫ stha ḫ

sthū ḫ spr ḫ sma ḫ smṛ ḫ sya ḫ

sva ḫ ssṭha ḫ ssya ḫ

h-

hma ḫ hya ḫ hvā ḫ

KUŚALAMIŚRAS GŪDHĀRTHADĪPIKĀ

zum

GHAṬAKHARPARIKĀVYĀ

REPRODUKTION DER HANDSCHRIFT COD.SANSKRIT 23

DER ÖSTERREICHISCHEN NATIONALBIBLIOTHEK IN WIEN

nebst

VOLLSTÄNDIG TRANSKRIBIERTEM UND KRITISCH BEARBEITETEM TEXT

1.

८४॥ ॥मीर्लमायनभः॥ ॥सिद्धुभूमेवंत्स
 भृत्प्रादंशविनायकभा॥देवभृत्त्वैषामृज्ज्ञचे
 दंभृत्त्वापद्गी॥०॥देवभृत्त्वृभृत्त्वृलत्त्वृ
 भृत्त्वम्॥ज्ञमलाएत्त्वैकेयंउत्त्वृयुमीपिक॥३॥
 एकम् मीर्लमार्ग्गुभृत्त्वृमात्त्वृग्गुःज्ञमिक्षु
 उवेऽत्त्वृत्त्वृमीकालिमभृत्त्वृमीभृत्त्वृलिकित्त्वृ
 एत्त्वृमुत्त्वृवद्वृभृत्त्वृग्गुःउम्भाम्भृत्त्वृभृत्त्वृ
 भृत्त्वृमेघात्त्वृवद्वृनिभापीभृत्त्वृनिर्गम॥
 भद्रकविः मीकालिमभृत्त्वृमेघात्त्वृभृत्त्वृनित्त्वृ
 वद्वृवल्लीत्त्वृकभःयमकैद्वद्वृकाट्ट्वृभृत्त्वृ
 द्वाट्ट्वृनिर्वद्वृउत्त्वृभृत्त्वृभृत्त्वृलद्वृ
 भाद॥ज्ञमिक्षुक्त्वृमुत्त्वृःपित्त्वृमात्त्वृग्गुः॥
 मुत्त्वृयित्त्वृमाभृत्त्वृभृत्त्वृभृत्त्वृभृत्त्वृ
 भेभात्त्वृभृत्त्वृमेकःभृत्त्वृमापीभृत्त्वृवार्षीम्॥
 त्त्वृक्त्त्वृभृत्त्वृद्वृभृत्त्वृक्त्त्वृभृत्त्वृलद्वृमि
 द्वृज्ञत्त्वृक्त्त्वृभृत्त्वृपद्वृभृत्त्वृक्त्त्वृभृत्त्वृ
 क्त्त्वृ॥

1.

¹ om svasti || śrīgaṇeśāya namaḥ || om¹ iṣṭadevam̄ nama[=]

² skṛtya pranavam̄ ca vināyakam | Kṣemaṅkaram̄ tathaivādyam̄ kurve

³ [']ham Ghaṭakharpari[[m]] || 1 | Kṣemaṅkaraprapautreṇa Bālakṛṣṇa[=]

⁴ sutena ca | Kuśalākhyena tikeyam̄ tanyate Gūḍhadipikā || 2 ||

⁵ ekadā Śrībhojarājasūnur deśāntaram̄ gataḥ kutaścid dhe[=]

⁶ tave (?). tato [']nantaram̄ Śrikālidāsas tatpatnīm avalokitavān² |

⁷ etadantare varṣartur apy³ āgataḥ | tadā sā ca prośitapreya[=]

⁸ sī meghān vikṣya vākyāni sakhiṁ prati nijagāda |

⁹ mahākaviḥ Śrikālidāsas tam⁴ eva prastāvam̄ nirūpya

¹⁰ varṣartum̄ varṇ<ī>[i]tukāmaḥ⁵ yamakair mahākāvyam Ghaṭakha[=]

¹¹ rparākhyam̄ nibabandha | tāvat prośitapreyaśilakṣaṇa[=]

¹² m āha || kutaścit kāraṇād yasyāḥ patir deśāntaram̄ gataḥ |

¹³ dattvāvadhim, kṛtāśā sā prośitapreyaśi matā [ŚT 81] || 1 | sā ca

¹⁴ meghān vikṣya, ṣadbhiḥ ślokaiḥ prathamaṁ sakhiṁ praty avādit⁶ |

¹⁵ nanu vṛttinām̄ sargabandho⁷ hi mahākāvyasya lakṣaṇam i[=]

¹⁶ ty uktatvāt⁸, katham Ghaṭakharparasyā<'>Ipavṛttimātrasya mahā[=]

¹⁷ kāvyatvam̄ |

1.

८४
द्वंभिः ॥ "सूर्यलम्बायनभः ॥ ॥ तिद्धुमेवं स
भृत्प्रवं गविनायका ॥ द्वेभद्रं उष्टैवाच्छं ज्ञेष
दं भट्टापद्मी ॥ ० ॥ द्वेभद्रं रप्तिर्लग्नलद्व
भुत्तम् ॥ ज्ञमला एतद्वीकेयं उष्टुपुरुषीपिक ॥ १ ॥
एकम् सूर्यलम्बाभृत्प्रेमात्तुरं गउः ज्ञात्तिर्ल
उवे उत्तुरं सूर्यकालिमभं भुद्वद्वीभवलोकित्वा ॥
उम्भुरं वद्वुप्तागउः उम्भाभम्प्रभित्तिर्ल
भीभं भर्त्तीह वद्वान्ति भापीभुत्तिर्लनगम ॥
भद्रकविः सूर्यकालिमभं भुभं वद्वुभुवं त्तिर्ल
वद्वुवल्लीत्तिर्लकभः यमकैवद्वकाट्टं भट्टाप
द्वाएं त्तिर्लद्व ॥ उप्तिर्लभित्तिर्लभीलद्व ॥
भाद ॥ ज्ञात्तिर्लद्वालकुश्चाः पतिर्लमात्तुरं गउः ॥
द्वुप्तिर्लद्वाम्भाभित्तिर्लभीभुत्तागमभम्
भेभार्त्तीह धद्विः ल्लेकः प्रवभं भापीभुद्वकाम्भ ॥
त्तिर्लद्वाम्भनर्वद्विभद्रकाट्टलद्वाम्भ
द्वुज्ञात्तिर्लद्वाम्भापद्मभुत्तद्विभित्तिर्लभुद्व
कर्त्तुद्व ॥

1

- ¹ om̄ svasti || | śrīgaṇeśāya namaḥ || om̄¹ iṣṭadevam̄ nama[=]
² skṛtya praṇavam̄ ca vināyakam | Kṣemāṅkaram̄ tathaivādyam̄ kurve
³ [']ham̄ Ghaṭakharparī[[m]] | 1 | Kṣemāṅkaraprapautreṇa Bālakṛṣṇa[=]
⁴ sutena ca | Kuśalākhyena ṭīkeyam̄ tanyate Gūḍhadīpikā | 2 |
⁵ ekadā Śrībhojarājasūnur deśāntaram̄ gataḥ kutaścid dhe[=]
⁶ tave (?). tato [']nantaram̄ Śrīkālidāsas tatpatnīm avalokitavān² ||
⁷ etadantare varsartur apy³ āgataḥ | tadā sā ca prośitapreya[=]
⁸ sī meghān vikṣya vākyāni sakhiṁ prati nijagāda |
⁹ mahākaviḥ Śrīkālidāsas tam⁴ eva prastāvam̄ nirūpya
¹⁰ varṣartum̄ varṇ<ī>[i]tukāmaḥ⁵ yamakair mahākāvyam̄ Ghaṭakha[=]
¹¹ rparākhyam̄ nibabandha | tāvat prośitapreyasilakṣaṇa[=]
¹² m āha | kutaścit kāraṇād yasyāḥ patir deśāntaram̄ gataḥ |
¹³ dattvāvadhīm, kṛtāśā sā prośitapreyaśi matā [ŚT 81] | 1 | sā ca
¹⁴ meghān vikṣya, ṣaḍbhīḥ ūlokaiḥ prathamam̄ sakhiṁ praty avādit⁶ ||
¹⁵ nanu vṛttinām̄ sargabandho⁷ hi mahākāvyaśya lakṣaṇam̄ i[=]
¹⁶ ty uktatvāt⁸, kathaṁ Ghaṭakharparasyā<'>lpavṛttimātrasya mahā[=]
¹⁷ kāvyaṭvam |

२.
उद्धमदकवित्तुः सुर्यजुः ज्ञेक्षेकेत्रम्
लक्ष्मिदिग्दित्तुः सुर्यकृष्णं। नन्दरुद्गमिश्वर
यैश्वर्येभास्त्रभास्त्रीयमिति मिश्वामरः स्वः
भद्रलभास्त्रं विद्ययत्प्रभमेव किमज्ञं निमिद्याप
भृपेत्तुमित्तु दुर्वलन्तः उद्गतन्त्रभद्रलकर्णं कि
मज्ञमिति मित्तु त्तु प्रसंसुर्यवामीवम्भिम्भलकर्ण
विष्वित्तमध्यकरुद्गुपतिमभापुर्जात्तः मित्तु
त्तीवम्भिम्भलमेव विष्वित्तमध्यकरुद्गुपति
भम्भापुर्जुभापुर्जुवा॥ यस्तु क्षुः पद्मसुक्षिं किं यह
यह भद्रलं उद्गविष्वित्तमध्यकरुद्गुभम्भापुर्जः
किं वा यह यह विष्वित्तमध्यकरुद्गुभम्भापुर्ज
उद्गभद्रलमिति उद्गतन्त्रक्षुः प्रभालं॥ किरण्यवस्त्रम्
भद्रलमेव प्रभम्भापुर्जराती॥ उम्भपृष्ठ
वेनसुक्षिं यम्भक्षम्भुटम्भिविष्वित्तमध्यकरुद्गु
भम्भापुर्जुभम्भपित्तुर्मुभद्रलभान् विष्वामात्
स्वत्तमेव भद्रलष्टुभापुर्जिलीयहुत्तायुद्गवत्तयेत्
इत्तम्भिगुरुभये भद्रलभास्त्रमेवकाटं किमज्ञमित्तु

2.

¹ tatrāha | mahākavikṛtadvād, gūḍhārthatvāt, ūloke ūloke nūtana[=]

² chandobhir nirmitatvāc ca, mahākāvyatvam | nanu granthādau granthama[=]

³ dhye granthānte mañgalam <'>ācaranīyam iti śiṣṭācāraḥ⁹. atah

⁴ mañgalācaranām vihāya prathamam eva kimartham *nicitam*¹⁰ kha[=]

⁵ m upetyety[GhKh.1]ādi¹¹ varṣartuvarṇanam | tatrāha¹² | nanu mañgala-karaṇām ki[=]

⁶ martham iti siddhāntipraśnam śrutvā, vādī vadati | mañgalakaraṇām

⁷ vighnavināśapūrvakagrāntha parisamāptyartham | tataḥ siddhā[=]

⁸ ntī vadati | kiṁ mañgalād eva vighnavināśapūrva[[ka]]grāntha pari[=]

⁹ samāptir, anyasmād uta vā | yady ādyah pakṣas, tarhi kiṁ yatra

¹⁰ yatra mañgalam, tatra [[tatra]] vighnavināśapūrvakagrāntha samāptih,

¹¹ kiṁ vā yatra yatra vighnavināśapūrvakagrāntha samāptis, tatra

¹² tatra mañgalam iti | tatra nādyah pramāṇām | ¹³Kiraṇāvallyādau

¹³ mañgale saty api aparisamāptidarśanāt | tadanupapa[=]

¹⁴ nne na dvitīyah | Kādambarīyādau vighnavināśapūrvakagrāntha[=]

¹⁵ samāptau satyām api tatprārambhe mañgalasyānā <'> viṣkārāt. *¹⁴

¹⁶ ato na mañgalasya tatsamāptau nirṇiyatvāt | ¹⁵yat tāvat tvayoktam

¹⁷ granthādau granthamadhye [[granthānte]] mañgalam eva kāryam [2³⁻³].

kimartham [2⁴] ityādi,

3.

इदेउऽभसुं उवा प्रभालि कुभेव भूमाल्याभि ॥ न
पल्लभूमालि कीकुय कम्भिष्ठि पश्चिमा भूत्तास्तु
भभुवित्त भद्गलं उत्तिरभुटउ। साभुभारभुविश्विष्ठि
भुत्तेव भ्रकुउटउ ॥ भद्गलं उत्तिविणं नभभिया वसु
निक्षेमुभीकुथां उट्टि भेष्टगुकमास्तु अनउ। पवभु
निक्षेमकं भद्गलं उत्तिवेव उत्तिविष्ठः ॥ किं वाप्तु भास्तु
भीउ पद्धत्तु कवितिनुधिउटउ ॥ भवष्टु पिति
यवेन्द्रुपुरुषेव विलक्ष्मानउ ॥ किंलवस्तु
क्षित्तु मिष्ठराङ्गल्लेद्य भद्गलल्लेन्द्रम् गुड्डुभभुक्ष्मः ॥
यायम्भद्गलं इष्टुक्षित्तराव्यु उत्तिवायउ ॥ कम्भिष्ठ
क्षित्तु मुदि भद्गलवउ उत्तिविष्ठाल्लेन्द्रम् भभाप्तिः ॥
क्षित्तु कुक्षलभवर्णउ ॥ सप्तराप्रकर्णभेव भूत्तवद्गतिः ॥
भूष्ठिउत्तिवायभीभेभा त्रीहृधिः स्त्रैकैः प्रस्तुभं
भास्तु उत्तिवामीमित्तुक्षित्तु उत्तिविष्ठिः क्षित्त
उत्तिवेन्द्रप्रकर्णयातिभूष्ठिउत्तिवाय उत्तिवामः
उत्तिवेन्द्रप्रकर्णभूष्ठिक्षित्तु भूष्ठिरुः उत्तिविष्ठ
ज्ञामभभान्द्रुतिउत्तिविष्ठियेन्द्रभूष्ठिरुः उत्तिविष्ठ

2

- ¹ tad etat samastam tavāprāmāṇikatvam¹⁶ eva pramāṇayāmi || na
² khalu pramāṇikībhūya kaścid vipaścic chāstraprārambha[=]
³ sambhāvitam maṅgalam tiraskuryāt, śāstraprārambhe vidvadbhi[=]
⁴ s tasyaiva prākkṛtatvāt || maṅgalam trividham¹⁷ | namaskriyāvastu[=]
⁵ nirdeśā <'> śirūpam¹⁸ || tebhyo meghair <'> ākāśācchādanarūpavastu[=]
⁶ nirdeśakam maṅgalam kṛtam evāto na doṣah || ¹⁹kim vāpy anyasmād a[=]
⁷ pīti [2⁹] pakṣasya kavibhir upekṣitatvāt || sarvavyāpini[=]
⁸ yamena tadupapatter eva vilokyamānatvāt || Kiraṇāvallyā[=]
⁹ dau tu vighnabāhulyena maṅgalālpatvena ca granthasamāptyabhāvah ||
¹⁰ yāvan maṅgalam, tāvad vighnābhāva iti nyāyāt || Kādambaryā[=]
¹¹ dau ca granthād bahir maṅgalakṛtatvena vighnālpatvena ca samāptih||
¹² ato 'dūṣanam eva jātam || adhunā prakaraṇam eva punar vadati ||
¹³ proṣitapreyasi meghān²⁰ vikṣya ṣaḍbhiḥ ūlokaiḥ prathamam
¹⁴ sakhiṁ praty avādīd ity [1¹⁴] uktam²¹ || tadvākyāni kaviḥ kula[ka=]
¹⁵ tilakena prakaṭayati || proṣitapramadayā idam vacaḥ
¹⁶ udyate ity uttareṇa ṣaṭṭha <<ma>> ūlokena sambandhaḥ. idam kim - he
¹⁷ ku mudasamānādanti²² iti dvitiyena sambandhaḥ iti prastāvah ||

4.

तिनिमित्तप्रभृतीर्णीमैः प्रियदीर्घमयावरीग्नैः
 भलिलैविदंग्लः दिति गविमनुवधिनेपलाद
 इ॥०॥ प्रेधित्प्रभमया इम् वम् उम्बृत्तिविष्वेरा
 व्यः। उम्बृकिंदेक्षभम्भवत्तिविष्वेरा
 भुम्बृत्तिविष्वेरा भलिलैवलैः दिति गविमनुवधिनेपलाद
 निदं मात्रीवं उत्तीय उक्तु इव भावत्तकम् भृत्ति
 पामित्तप्रभृत्तिविष्वेरा दिति गविमनुवधिनेपलाद
 गुल्मुलिप्तग्नेभूत्तिविष्वेरा किंदृमात्री
 वं प्रभाकम् भृत्तिविष्वेरा प्रभाकम् भृत्तिविष्वेरा
 काद्वान्ता। भृत्तिविष्वेरा भृत्तिविष्वेरा
 मात्रैभृत्तिविष्वेरा भृत्तिविष्वेरा यस्तिविष्वेरा
 कमित्तप्रभृत्तिविष्वेरा भृत्तिविष्वेरा यस्तिविष्वेरा
 भृत्तिविष्वेरा कीमुम्पायं तीर्णम् तीर्णम् भृत्तिविष्वेरा
 भृत्तिविष्वेरा कीमुम्पायं तीर्णम् भृत्तिविष्वेरा
 द्वयभव्यवनीभदीत्तिविष्वेरा भृत्तिविष्वेरा
 विलोपने। भृत्तिविष्वेरा गविमनुवधिनेपलाद
 मम्भृत्तिविष्वेरा भृत्तिविष्वेरा भृत्तिविष्वेरा
 मम्भृत्तिविष्वेरा भृत्तिविष्वेरा भृत्तिविष्वेरा

ति
५०४०
३

4.

¹ om²³ nicitam kham upetya nīradaih priyahināhṛdayāvanīradaih []

² salilair nīhatam²⁴ rajaḥ kṣitau ravicandrāv api nopalakṣi[=]

³ tau || 1 || prośitapramadaya idam vaca udyate | iti ṣaṣṭhenā[=]

⁴ nvayah || idam kim - he kumudasamānādanti iti dvitīyāt (?) sa[=]

⁵ mbaddhyate²⁵ || salilair jalaiḥ, kṣitau pṛthivyām, rajo dhūliḥ,

⁶ nīhatam²⁶ Śāntikṛtam || tṛtīyāntakartṛtvāt prathamāntakarma prati[=]

⁷ pāditaṁ [vgl. SV 150,1], kṛdantakriyā | kṣitau viṣayārthe saptamī | rajo rajo[=]

⁸ gune dhūl<o>[[au]] parāge strirajasy api iti Viśvah || kim kṛtvā śānti[=]

⁹ kṛtam - kham ākāśam, upetya prāpya | kham ākāśam udāhṛtam ity E[=]

¹⁰ kākṣaryām [?] ²⁷ || meghair ākāśam prāpyate yadā, jalam tadā rajaḥ[=]

¹¹ śāntyai samarthaṁ bhavati | atah²⁸ kham upetyety uktam | yad vā - kṛti yogah

¹² kvacit²⁹ karmani pañcamiti Bhāsyakāravacanāt³⁰ pañcamyarthে

¹³ dvitīyā. kīdṛśam kham - nīram dad<a>[[ā]]titi nīradās, tair nicita[=]

¹⁴ m <'>ācchāditam | kīdṛśair nīradaih | priyena hinā yā stri, tasyā

¹⁵ hṛdayam evā <'>vanī mahī, tām rada <<ya>>nti pīdayanti - taiḥ | rad^a

¹⁶ vilekhane³¹ [SV 229,8] | apīti niścayena³² | ³³ raviś ca candraś ca, tau ravi[=]

¹⁷ candrau³⁴ nopalakṣitau | adarśanaṁ gatau ity arthaḥ | he priye. I[=]

¹⁸ dṛṣe samaye sa mām̄ prati kathaṁ na samāgacchatiti bhāvah |

5.

मृष्टं निकर्तु इयेम्मध्यानि क्लोया नि काष्टुपत्रः
देहिता नि प्रक्षं तु पा दा भेदन भत्तु क्षमः। उल्लक्ष्मा
भ भर्तु गुदग्निके ग्रीवे भठन भेदन भत्तु कंल अ॥
स भूत वै उल्लीय भपि वमति॥ ८॥१०॥ ८॥ दं भास
क्षम्भर्तु मुख उल्लिमि स भाय उल्लन मनुक्ति॥ नक्त
भ भत्तुः मिपि न न मति भभग भेत्तु भभन मति॥ ३॥
दं ज्ञन भभन मति ज्ञन भत्तु लेन ति मेथः भभन
मुख भुः भा उल्लाभ भेण भु भग भेत्तु भभन
दुव उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम
द उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम
उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम
दं भ दिभभग भेत्तु भत्तु गुल्लिम भिमु नक्त
वलं दं भ दुव उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम
भ भत्तु उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम
मुमारि न उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम
उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम
न उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम
भ भत्तु उल्लिम उल्लिम उल्लिम उल्लिम

5

- ¹ asya ślokasya trayodaśapadāni jñeyāni³⁵ | kāvyarūpān na
² cheditāni | esām rūpā vā³⁶ | mohanamantra³⁷ chandah | tallakṣaṇam |
³ sasajā gurur ādike [']grime³⁸ | sabharā mohanamantrakam la<gh>[g]ū |
⁴ asyaiva vaitāliyam api vadanti ||~|| 1 ||~|| haṁsā nada[=]
⁵ nmeghabhayād dravanti niśāmukhāny adya na candravantī | navā[=]
⁶ mbumattāḥ śikhino nadanti meghāgame kundasamānadanti || 2 ||
⁷ he kundasamānadanti | kundānām mukuleneti šeṣaḥ, samānā
⁸ dantā yasyāḥ, sā. tasyāḥ sambodhanām. adya meghāgame haṁsāḥ
⁹ dravanti gacchanti³⁹. dru gatau [SV 216,10]. kasmāt - nadanmeghabhayāt
 nad^a
¹⁰ van^a⁴⁰ vyaktāvyaktaśabde [SV 229,29]⁴¹ | nadantīti nadantāḥ. avyaktaśab-
 dam⁴² kurva[=]
¹¹ nto ye meghāś, te nadanmeghāś. tebhyo yad bhayam - tasmād, bhayahe-
 t<u>[[au]] paṁcamī.
¹² haṁsā hi meghāgamena⁴³ samprati gacchantīti prasiddham | na ke[=]
¹³ valam haṁsā dravanti | api tu adya niśāmukhāny api sandhyā[=]
¹⁴ prabhṛtīni, na candravantī | candro vidyate yesām, yeṣu vā [vgl. SV 189,21-
 190,19], tāni etā[=]
¹⁵ dr̥śāni, nety arthaḥ | ⁴⁴ punar adya samaye, śikhinaḥ mayūrā, nadanti |
¹⁶ vyaktaśabdam kurvantīti | kathāmbhūtāḥ śikhinaḥ - navāmbumattāḥ |
¹⁷ navam yad ambu, tena mattāḥ | mattānām svabhāva eva vyaktaśabdaḥ
 mattāḥ
¹⁸ santo vyaktaśabdam kurvantīti bhāvāḥ | ayam bhāvāḥ - haṁsasādr̥syā[=]

6.

तम्भेष्मदभिक्षुन्निठीभिऽभूमंयेवहः
 भयमाद्यक्षवंरद्विद्येयुः।दंभान्मनिभु
 भंयेगः॥भयगल्भिषुभंयेगः।उज्ञाऽभूभारु
 भयगल्भंभान्मनिभुवाभउः।उत्रिसुष्टुमप्यनि
 भयित्तुपरुठउः।उल्लद्यल्भाम्भुवरुउभुउ
 यु॥॥उ॥॥भयाक्तुनिमित्तुउत्तिवित्तुरि
 शुक्तुपौत्रिमित्तुभयित्तुः।भत्तुवृण्डल्लम्
 शुभत्तिल्लन्मंभूभावद्वित्तुपरभत्तिल्लभा॥३
 देखियेनिमित्तुन्नुक्तमं, न्नुत्तिग्निग्नमित्तु
 भरः।न्नुत्तिन्नमेत्तुः।ल्लमीभुः।मृद्धनिमित्तुविषयाज्
 भभुमी।ल्लत्तिवत्तुभर्त्तु, मृक्तुमृक्तु।।२४८८
 भवभात्तावक्तुभूत्तिपामित्तुः।मृक्तुक्तुज्ञाल्ल
 मिमीभुज्ञामृक्तुमृत्तुः।किंविमित्तुन्नुत्तिरुक्तु
 भाल्लमित्तुभरः।क्तुमृत्तुवित्तुः।विग्नत्तुउर्यत्तुभ
 शुत्तु।मृभरः।सुक्तुभर्त्तुमृन्निदर्त्तुमृत्तुभ
 शुत्तुपौत्रिभूत्तिउत्तुग्निमृत्तिउपभर्त्तुभूत्तुभ
 शुत्तु।एत्तुरभियस्त्तुयस्त्तुशुत्तुभूत्तुभ
 मंदर्त्तुभायमृवित्तुमृत्तुल्लयस्त्तुमृत्तुल्लद्वा।भूत्तुः

चिं
 अप
 ३

6.

- ¹ n nadanmeghād aham api katham na bibh<ī>[[e]]mi | iṣṭasamayogavatyah
- ² mayūrasādīśyat katham na⁴⁵ harṣitā bhaveyuh | haṁsānām aniṣṭa[=]
- ³ samyogah || mayūrāñām iṣṭasamayogaḥ || uktam ca⁴⁶ || iṣṭā⁴⁷ prāvṛt
- ⁴ mayūrāñām haṁsānām anyathā matā iti | asya dvādaśapadāni
- ⁵ santi | indravajrā chandaḥ | tallakṣaṇam | sā cendravajrā tatajās⁴⁸, tato
- ⁶ gū ||~|| 2 ||~|| meghāvṛtam niśi na bhāti nabho vitāram ni[=]
- ⁷ drābhypaiti ca harīm sukhasevitāram⁴⁹ | sendrāyudhaś ca jalado
- ⁸ [']dyā rasann ibhānām samrambham āvahati bhūdharasannibhānām || 3 ||
- ⁹ he priye. niśi rātrau, nabha ākāśam | nabho [']ntarikṣam gaganam ity A[=]
- ¹⁰ marah [1.2.1]. na bhāti na śobhate. bhā diptau [SV 272,8]. atra niśi viṣayārthe
- ¹¹ saptamī | bhātīti vartamāne. akarmakatvāt <||> napumsakavācī
- ¹² prathamānta eva kartā pratipāditaḥ | akarmakāś coktā lajjā[=]
- ¹³ di [SV 388,7-8] | diptyarthād [SV 388,8] akarma[[ka]]dhātuḥ | kimviśiṣṭam nabho dyaur⁵⁰ - āvṛta[=]
- ¹⁴ m āchādītam | punaḥ kiṛśam - vitāram vigatā tārā yatra, yasmā[=]
- ¹⁵ d vā, tat | ca punaḥ | adya meghāgame | nidrā harīm śrikṛṣṇam a[=]
- ¹⁶ bhyupaiti | prāpnoti | i^o gatau [SV 276,30] | abhi-upopasargābhyaṁ [SV 123,23-25] prāptya[=]
- ¹⁷ rtham dhātur asau⁵¹ | yad vā - ye gatyarthās, te praśnārthāḥ⁵² kvacit. ki-dṛ[=]
- ¹⁸ śam harīm - sukham sevitum śilām yasya, sas - tam | śilety⁵³ <a>[[tr]]"-pratyayah [SV 434,6].

7.

भाषभृतवुभित्तः। मधुरः। सुहभागभूल
 हेभूभूउठनंदभिन्नमंस्त्वकिपभावदिउद्द
 द्यति। सुहुपभनः। सुहुमरेजे। किञ्चन।। भनमद्ध
 ऊचन।। उभमद्धकस्त्वुत्तरभिन्नन् द्वयं एवति।
 कुणगभेष्मभिन्नभुला। भुष्मकीमेभूभः। भेष्म
 युपः। उद्दयेनभद्रवुभनः। उद्दयेनभद्रवु
 रिभृः। विमित्पमात्तुष्टवभुत्तिलकायुत्तु
 भुत्तिलकायुत्तर० श्विगः॥८॥३॥८॥ भुत्तिल
 श्वित्तित्तेनभुत्तमद्धेनठीउपत्तगभुपगिरेव
 श्वलमगेभुपउद्दुउपभुत्तगेषु॥८॥ मधुरः।
 सुहभित्तभयेश्वलमगेभुक्तगभुपउत्तिपउत्त
 मुहुपभय।। सुक्तकुउ।। कुउयेष्मभुत्तिपामित्त।। कुउ
 मस्तियाउरित्तिपित्त।। सुक्तकुम्भ।। विस्तुत्तिन्तः।। भुत्तप
 द्वारलमेध्यपउत्तेष्मभुत्तिरद्वउत्तः।। भयाल्द
 द्वारित्तिविभुत्तयउ।। कीम्भूश्वलमभुत्तदित्तम्भू
 दित्त।। विस्तुत्तभद्रवुभनः।। येश्वलमभुत्तदित्तम्भू
 क्तवेष्मभुत्तगेषु।। भुत्तपुरमद्ध।। भुत्तडीउत्तुः।।
 मंजुचित्तेयेष्मभुत्तमभुत्तडीः।। पत्तगः।। ठिगिन
 येषु।। उष्मभुत्तित्तम्भूउत्तम्भू।। उगः।। पत्तगिरित्तित्तम्भूः।।

7.

¹ sukham anubhavantam ity arthaḥ | ca punah | adya meghāgame, jala[=]

² do megha, ibhānām hastinām, saṃrambham kopam, āvahati utpā[=]

³ dayati. ā^hupasargād utpādane⁵⁴ [']rthe. kim kurvan - rasan ūabdam

⁴ kurvan san. ras^a ūabdē [SV ?; DhP I 745]. kathambhūtānām ibhānām - bhu-
vam dharanti⁵⁵

⁵ bhūdhārās, teṣām sannibhās tulyās - teṣām. kiḍrśo meghaḥ - sendrā[=]

⁶ yudhaḥ. indrāyudhena saha vartamānah. indrāyudham ūakradhanu[=]

⁷ r ity Amaraḥ [1.2.11] | vimśatipadāny asya. vasantatilakā vṛtt <a> [[i]]h⁵⁶ | ⁵⁷
va[=]

⁸ santatilakā tabhajā jagau gah⁵⁸ ||~|| 3 ||~|| satađijjala[=]

⁹ dārpitam nageṣu svanadambodharabhitapannageṣu || paridhīraravam

¹⁰ jalām dariṣu prapataty⁵⁹ adbūtarūpasundariṣu || 4 || ca punah |

¹¹ adyāśmin samaye⁶⁰. jalām dariṣu kandarāsu prapatati. pat^t patane [SV
250,15] |

¹² atrāpi mayā akarmakatvāt kartṛ[[kri]]ye ca pratipādite, kartā

¹³ ca kriyā, [[te]] <t>[[d]]ve nirūpite | akarmakāś ca vidvadbhir uktāḥ - san-
tāpe

¹⁴ kṣarane caiva śoṣe ca⁶¹ patane tathetyādi⁶² bahava uktāḥ, mayālpā

¹⁵ darśitā vistārabhayāt. kiḍrśam jalām - nageṣu parvateṣu, ta[=]

¹⁶ ditā vidyutā saha vartamāno yo jaladas, tenārpitam dattām.

¹⁷ kathambhūtēṣu nageṣu - svaneti | svan^a [SV 251,13] dhvan^a [DhP I 854;

881] ūabde | svanantīti svanantāḥ |

¹⁸ ūabdām kurvanto ye 'mbhodharā meghās⁶³, tebhyo bhitāḥ pannagāḥ bhogi-
no⁶⁴,

¹⁹ yeṣu, teṣu | ambho dharantīti ambhodharāḥ | uragāḥ pannago bhogīty⁶⁵
Amaraḥ [1.7.8] |

8.
पनः कीमूसं परिभूता मूर्गे गभीरो गवः सद्विष्ट
उ। कवं कुडाभूमीधू मूर्गु यस्तु पंडन सम्बिधि भरि
दग्धु अथा मृष्टवा मूर्गु य यथा भीमू मूः सुम्भरि
यामू उम्भा मूर्गु पंभूमीधू मूर्गु पंयेन्द्रूयः॥ ५॥
हि पंभूम्भाम्भयाति भभूति कैषिति उभूत्तुः॥ ६॥
तिविहन कैषिति॥ उक्तु यति रालमः पविक
मूर्गुः मूकः भभूत्तुः उभूत्तुः उभूत्तुः॥ ७॥
पनः
उद्धु गमनं शृज् भीमू गुरु भानं कैविता भट्टं कृष्ण
याति मूर्गु भेभू पद्म भान्मा मूर्गु उनिष्ठयेर कृष्णभी
पन्थः भभूत्तीमन्ती वद्व काल उनिष्ठु भापानि
हि पंमीचुं पंभूम्भयाति मूर्गु भभूम्भयाति धम्भुषि
मूर्गु गुरु भेभू भान्मा उपभन्म उभूत्तुः मूकद्वृक्तुः
कृष्ण कुडानि भापानि गुरीति गुरिति भभूत्तु विहन
विलाभू भभूत्तु उवैषिति उवैषिति वैषिति विमैष
लू भभयाति मिति भिति विहनः पविहनः भम्मये उभूत्तु
मैषिति वैषिति वैषिति वैषिति वैषिति वैषिति
इं कृष्ण उभूत्तुः भउः पविक ना पविक भिति भान्म
उक्तु याति भेभू भेभू भान्मा उवैषिति भभूत्तु भिति
भान्म भन्म मिमूः यनिवाल ना उभूत्तु उभूत्तु उभूत्तु

8

- ¹ punah kīdṛśam - pari samantād, dhiro gambhīro, ravaḥ śabdo yasya -
² tat | kathambhūtāsu dariṣu || adbhitam yad⁶⁶ rūpam, tena sundaryo ma-
no[=]

³ harās - tāsu || atha vā <'>dbhitam rūpam yāsām, idṛsyah⁶⁷ sundaryo
⁴ yāsu, tāsu | adbhitarūpasundariṣu | aṣṭapado 'yam⁶⁸ jñeyah ||~ 4 ~||

⁵ kṣipram prasādayati samprati ko [']pi tāni kāntāmukhāni ra[=]

⁶ tivibhramakopitāni | utkanṭhayanti jaladāh pathikā[=]

⁷ n svanantah śokah samudbhavati tadvanitāsv anantah || 5 || punah

⁸ tasyāgamanam vya <kt> [[rth]]am ikṣya gṛhasthānām kāminām anyatām ka-
tha[=]

⁹ yati | ardhena meghapakṣapātam ca | apīti niścayena, kah_ kāmī

¹⁰ puruṣah | sampratidānīm varṣākāle, tāni kāntāmukhāni,

¹¹ kṣipram śighram, prasādayati | ānandam utpādayati | ṣad⁶⁹ vi[=]

¹² śaraṇagatyavasādaneṣu [SV 246,18] || upasargād anyārthe sakarmakadhā-
tuḥ [SV 389,26-29].

¹³ kathambhūtāni mukhāni | ratīti ratau ratisamaye, vibhramo

¹⁴ vilāsas, tasminn atīva kopitāni vakribhūtāni | višeṣe[=]

¹⁵ na bhramayati⁷⁰ cittam iti vibhramah | vibhramah⁷¹ samśaye bhrāntau

¹⁶ śobhāyām ceti Vaijayantī [2.2(pum°).69] | jaladāh mēghāḥ, svanantah ū[=]

¹⁷ bdam kurvantaḥ santah | pathikān pathikam iti pāṭho vā,

¹⁸ utkanṭhayanti [[ānaṁdayamti]] | meghāgame pānthā yatra tatraiva tiṣṭhan-
ti | ato

¹⁹ mārgagamanādidiukhanivāraṇe nā <'> nandayantiti bhāvah.

9

मुष्या उक्त्वा यति । उक्त्वा कृः ऊचति । भान्नेगमन
मिश्या परे ॥ उक्त्वा या धन्द्रभागम् । भित्तिति ।
सृपारक्षया स्था पात्रां गदेषुक्त्वा रथ्यो । उमा
उमा नित्यम् । उपां पविकारं वनिता मुख्यत्वे । पापः सिकः ।
भभुद्याति भभुधभनाह । भवत्तेषु । सृष्टिभित्तिमध्य
मनिल्लयारि । मुहूर्पिवभत्तिलक्ष्मीन्द्रिया ॥ ३ ॥
क्लमित्तिनिकर्त्तुठवत् । यस्तु लभत्तिमिकर्त्तवरम्
भन्द्रस्तुमित्तिभद्रुभद्वे । प्रेषित्तिभमयेमभद्वे ॥ ४ ॥
मुष्या भद्रनीभियवियन्त् । उगगक्तुग् । भद्रनीभमा
गम् । भन्द्रत्तपलहृ । भद्रम् । उहृति । प्रेषित्तिभमय
प्रेषित्तु पविकम् । भक्त्वा भद्वे । भद्वे । भद्वे विनये
तिभम् । उया उमं प्रवमित्तिवसः । उमुत्ते कम्बुत्ते ॥
ज्ञानकम्भित्तिनेति । इमित्तिः । ज्ञानमित्तिवम्भुत्ते । भित्तिमित्ति
कर्त्तुमित्तिकर्त्तीति । उमुत्तवने । उमित्तिभद्रे । उत्तं उमुत्ते ।
वत्तं भद्रदं इभित्ति । उमुत्तः । उमुत्तक्त्वा गिभित्तु उमुत्तिभित्ति
मीभुय उभराकमित्ति । भित्ति । कत्रभद्रीहृजः । उमा । ए
माकामात् । अयं एग्नियराकमित्तिहृलिः । एल
भत्तिभित्तिकिंविमित्तुल । मेकर्त्तवत् । मेकं भवत्तप
सृष्टयत्तिवान्यत्तिः । ग्रियहृ । मेकर्त्तवयत्ति । भक्त्वमयत्ति ।

5

- ¹ atha vā - *utkaṇṭhayanti* | utkaṇṭh<a>[[ā]]vataḥ kurvanti | mārge gama-nā[=]

² divyāpāreṇā<'>nutkaṇṭha eva, punar meghāgame sthititvāt

³ vyāpārābhāvāc ca | pānthānām gṛheṣūtkaṇṭhā jāyate | tadā

⁴ *tadvanitāsu* | teṣām pathikānām vanitās - tāsv, *ananto* 'pāraḥ śokah |

⁵ *samudbhavati* | sam-ud-upasargābhāyām anyārthe bhū <<ḥ>> [Vgl.SV 389, 26-29] || asya śodaśapa[=]

⁶ dāni jñeyāni⁷² | atrāpi vasantatilakā⁷³ cchandaḥ ||~|| 5 ||~||

⁷ *chādite dinakarasya bhāvane khāj jale patati śokabhāvane* ||

⁸ *manmathe hṛdi ca hantum*⁷⁴ *udyate prośitapramadayedam udyate* || 6 ||

⁹ atha vā - sundari⁷⁵ priyaviyogenā<'>nurāgakātarā satī⁷⁶ meghā[=]

¹⁰ game ghanān upalabhyā, sandeśān vakṣyati | *prośitapramadaya*

¹¹ prośitasya pathikasya pramadā | prakarṣeṇa madyate puruṣo [']naye[=]

¹² ti *pramadā*. tayā *idam* pūrvadarśitām vacaḥ [GhKh 1-5], *udyate kathyate* ||

¹³ kulakatvāt paunarukter na doṣaḥ. kva sati vaca *udyate* - <<sati>> *di-na*[=]

¹⁴ *karasya* dinaṁ karotīti, tasya *bhāvane* dyutisamūhe, *bhānām* dyutinām

¹⁵ *vanam* samūham - tasmin. syuḥ *prabhā ruk rucis tvid bhā bhāś chavi dyuti*

¹⁶ *dīptaya*⁷⁷ ity *Amaraḥ* [1.2.35] | *chādite* sati channe satity arthaḥ | tathā *khā*[=]

¹⁷ d ākāśat | *kham khagendriyanākeśv* iti *Dharaṇih*⁷⁸ | *jale*

¹⁸ *patati* sati | kimviśiṣṭe *jale* - *śokabhāvane*. *śokaṁ* santāpaṁ,

¹⁹ *bhāvayati* vārayati iti | yad vā - *śokaṁ* *bhāvaya*<<n>>ti prakāśa-ya <<n>>ti <||>

10.

एषित्वुकान् उमिसेकठायरः ३३ मिकड़ुक्षुयः
 इभिन् मेकद्वामन्तुइङ्गः यमकड़ुम्येत्रेमः रक्षा
 रस्त्रवक्त्राव० रीयः उद्धजः उक्तं स्वागुल
 क्षेत्रे यमकम्लिकड़ुभृत्येत्तुलित्रिभित्रा खरः क्षा
 भाति लहिं शुद्धः भन्नवाक्प्रेव दुर्भुत्यित्तु
 भाति अष्टुतिभसः भन्नेभसः भन्नवः तुलिगु
 शुद्धपः इभिन् भन्नेभन्नविभार उभरः क्षलापक
 मुक्तिक्षु उक्तुत्तुलक्ष्मी अस्तु भुधुम्बित्तु
 भन्नक्षलभवलभुत्येमा मुगड़ा भुम्यित्तुयम्
 नित्तुलन्तरम्भविन् भन्नयित्तुष्ठित्तुभाविन् ?
 उष्टु अभ्युत्तिभित्तुभम्पालभुत्तुकल्यत्राद्
 क्षुत्तियम् यमयित्तुभम्पित्तुमेमात्तुगुः उम्
 अच्च भन्नक्षलावभुत्तुशीभामिक् भवलभुत्तुसीभुत्तु
 मुगड़ा भुम्भुविभएभन्नवस्त्रहवमन्तुः प्रय
 भित्तिक्षु भुत्तुम्लीक्षः मुक्तिक्षु क्षुद्धायः ॥
 दित्तिम्भ्येन्त्रप्रवंत्तुभियेल्लिन्माभन्नयित्तुष्ठ
 भन्नयित्तुष्ठ ॥ विनाम्भियेत्तुयो भन्नयो विपक्ष
 मिक्षुत्तुवित्तिक्षन् भिन्येत्तुयो त्तुयो क्षीक्षुमेन
 भियेल्लिन्माभन्नयो भन्नयो विपक्ष त्तु

५०८
१

10.

- ¹ prośitabhartṛkānām iti śokabhāvanah | u^oādikatvād yu^opratyayah.
- ² tasmin śokotpādane ity arthaḥ | yamakatvād⁷⁹ va<ca>[[ba]]yor na bhedah | bakā[=]
- ³ rasthān<e>[e] vakāra eva pathanīyah | ity arthaḥ | uktam ca Vāgbhātāla[=]
- ⁴ īkāre [1.20ab] | yamaka <ślokavyāṅgeṣu> [°śleśacitreṣu] bavayor dālayor na <s>[[bh]]Jit | punah kva
- ⁵ sati | hṛdi antah, manmathe kāmadeve⁸⁰, hantum ghātayitum udyate ||
- ⁶ sati | mathnātīti mathah || manomathah manmathah ākṛtigāna[=]
- ⁷ tvāt⁸¹ sādhuḥ | tasmin. madano manmatho māra ity Amaraḥ [1.1.25] ||⁸² kalāpakam
- ⁸ caturbhīs syāt, tadūrdhvam kulakam smṛtam⁸³ || saptasu rathoddhatā ccham[[dah]] ~6~
- ⁹ sarvakālam avalambya toyadā āgatās stha dayito gato yadā [!]
- ¹⁰ nirghṛṇena paradeśasevinā mārayisyatha hi tena mām vinā 7
- ¹¹ tāvan megham prati prośitapramadopālambham prakaṭayann⁸⁴ āha |
- ¹² bho toyadāḥ. yadā dayitāḥ mama priyāḥ deśāntaram gataḥ, tādā
- ¹³ pūrvam sarvakālam vasantagriṣmādikam, avalambya śighram tyaktvā,
- ¹⁴ āgatās stha | as<> bhūvi [SV 278,29] | madhyamapuruṣasya bahuvacanāntah⁸⁵ yūya[=]
- ¹⁵ m iti kartā <|> pratyayād aṅgikṛtaḥ | akarmakatvāt karmābhāvah ||
- ¹⁶ hi niścayena | pūrvam tena priyeṇa vinā mām mārayisyatha
- ¹⁷ ghātayisyatha | vinādiyoge ṛttiyāpañcamyāv api kva[=]
- ¹⁸ cid vaktavyāv iti kathanād [vgl. SV 142,22-23] vināyoge ṛttiyā | kidr̄ṣena
- ¹⁹ priyeṇa - nirghṛṇena nirgatā ghṛṇā <'> nukampā yasmāt, sa - tena.

11.

दधामयात्रकम्भुजा द्वृकुष्टं करुल्लभु लुड्डभरः ॥
लुड्डवपञ्चात्पुरुषामिहरलिंगापुरः करुकुष्टं
त्रपरश्चात्पुरुषेसः परमसन्तुमेवित्तुमीलं ॥ १ ॥
यश्चाभुजेनाम्भुगधि पक्षमनिपमारिल्लयनि ॥
द्वृकुष्टं पविकपंभुलद्वृत्ययभेषपविमीभु
लद्वृत्तं गम्भुमेसगिरुभुमृत्तं भाषवात्पवपकि
भुमृत्तं भर ॥ उम्भवभुमेनाद्वृत्तिभन्तभर
ययभवात्पियद्वृत्तं कवउ, कीमुसंपविकपंभुलं
पक्षमवात्पियद्वृत्तं पविकपंभुलं
कुड्डिगलका पविकम्भाभापंभुरेणद्वृत्तं लाडिग
द्वृत्तिउम्भवापविकन्तंपंभुलउडिः गोप्तुयिः
द्वृत्तिउम्भवापविकन्तंपंभुलउडिः गोप्तुयिः
निद्वृयेभुत्तिएरलिः नत्तिभुयायद्वृत्तंभुत्तिः
एउद्वृत्तभुकवरीयंभट्टं कपिजित्तत्तिखः ज्ञय
द्वृत्तगउःभुत्तिः भंभुनिवरलंभद्वृत्तेसः उप्तिक
द्वृत्तेसकगिष्ठका उप्तिकरवउरुवद्वृत्तयः उक्तमः
करुनिर्मीपरंमठविष्ठजिनावः उड्डमाविठाति
रुयः करुल्लभरल्लपत्तिकरेल्लरमन्तरेति ॥
करुयः करुल्लभरल्लपत्तिकरेल्लरमन्तरेति ॥

11

- ¹ kṛpā dayānukampā syāt karuṇyam̄ karuṇā ghṛṇā ity Amaraḥ [1.6.18] ||

² ghṛṇā kṛpā⁸⁶ jugupsā ceti Dharaṇīḥ [627] || punah kathambhūte[=]

³ na - parasyānyajanasya deśah paradeśah, tam̄ sevitum ūlam̄

⁴ yasya, sa - tena | asyāpi pañcadasāni padāni jneyāni ~7~

⁵ brūta tam̄ pathikapāṁsulan̄ ghanā yūyam̄ eva pathi sīghra[=]

⁶ laṅghanāḥ || anyadeśaratir adya mucyatām̄ sātha vā tava vadhuḥ ki[=]

⁷ m ucyatām̄ || 8 || atha sandeśān āha | bho ghanā meghā⁸⁷.

⁸ yūyam̄ eva tam̄ priyam̄, brūta katha[[ya]]ta. kīdr̄śam̄ - pathikapāṁsulan̄

⁹ p< a > [[ā]]nthān uddham̄ | yad vā | pathibhavaḥ pathikah̄ | samāse kvacid vi[=]

¹⁰ bhakt< i > [[e]]r̄ aluk | pathikaś cāsau pāṁsurenuś ca, tam̄ lāti gr̄[=]

¹¹ hn̄āti - tam̄⁸⁸ || atha vā | pathikānām̄ pāṁsum̄ lātīti - tam̄ | renur dvayoh̄

¹² striyām̄ dhūli[[h pāṁśur nā na dvayo rajah]] ity Amaraḥ [2.8.100] || atha vā | pathikanirdayam̄. pāṁsulo

¹³ nirdaye [']dhame iti Dharaṇīḥ⁸⁹ | nanu priyāyā bhartāram̄ prati

¹⁴ etad vākyam̄ akathanīyam̄. satyam̄ | kopoktitvān na doṣah̄. kutra⁹⁰ - yūyam̄

¹⁵ tatra gatāḥ santah pāṁsunivāraṇam̄, matsandeśaiḥ taccittāka[=]

¹⁶ rṣaṇam̄ ca, kariṣyatha ity upakāre kṛte bhavatkāyah̄ prakāśah̄

¹⁷ kāmoddīpanam̄⁹¹ ca bhaviṣyatiti bhāvaḥ | uktam̄ ca | vibhāti

¹⁸ kāyah̄ karuṇāparāṇām̄ paropakārena, na candaneneti [NŚ 63cd]⁹² ||

¹⁹ kathambhūtā yūyam̄ - pathi mārgē, sīghram̄ laṅghayantah̄ sīghragāmina⁹³

²⁰ ity arthaḥ ||

12.

कृमिद्विमीभूलद्वराऽद्वैप्रभैभीमीरः पर्कं कूभ
उमादाहिभविका स्तुतवद्वाकालोऽक्या उर्मेऽसेऽतिः प्र
घवा उद्देश्मेष्टिः गतिः कुमृतं उद्दृतं मुस्तवाप्तवात्तुर्व ने
चक्रमित्तिः किं भात्तिवद्वष्टिः क्याकुभारिः किं प्रकरा
त्तुर्वाक्तुं उमृतं कुष्टं उद्विठावः ॥ मुख्याभ्यासमप्यनि ॥ ३ ॥
दंभपद्विग्निपत्रास्तमभूतिप्रभुत्वियातिभान्तम्
भूतिः ॥ मत्तुकोपद्विभित्वेयाम्यत्तुः पित्तप्रधिक
भग्निपर्याम्यत्ता ॥ देवास्तमभूतीमात्रीवद्वाकालो
पत्तिः भभूतीमात्रीभयन्तराभाभूत्वाऽद्वैभरः दंभा
त्तं भद्रिः गतिः सेष्टप्रधिवियातिभुक्तम् भान्तम् भान्तभा
त्तं भरः प्रतिप्रभुत्वियातिभुत्वियातिप्रभुत्वियाति
त्तभरः त्तत्तप्रधिविद्वं दंभक्षत्तर्त्तीत्तिः उद्वित्तमुत्ति
यद्विभवश्चर्त्तीत्तीत्तम्भग्नलभूत्वान्तम्भित्ता गात
केप्रधित्तिः भर्त्तीत्तवात्तु त्तेऽत्तिभित्तिः एकित्तविं
मातिप्रधित्तिः ॥ ५ ॥ १८ ॥ नीलमध्यभित्तिः उक्तिभित्तिः
वातिभित्तिः किं भात्तिवद्वष्टिः किं भान्तम्
दिव्यस्तुत्तकुर्वित्तिः प्रधिवित्तम्भयत्तुत्ता ००० ॥ द्विधिय
नीलमध्यर्गलद्वं सुतिभित्तिः सुतिभित्तिः नीलम्
उमृध्यमात्रीलमध्यक्षम्भयत्तज्जः उत्तयप्र
प्रणात्तुत्त ॥

12

- ¹ kvacid *atiśīghralaṅghanā*⁹⁴ ity api samicinah | kiṁ brūma[ḥ].

² tad āha - bho pathika | adya varṣākale || tvayā<’>nyadeśe ratih, a[=]

³ tha vā<’>nyadeśam prati ratir, mucyatām tyajyatām | atha vā paksāntare | no

⁴ cen muñcasi, tarhi sā tava vadūhū tvayā vā<’>smābhiḥ kiṁ puruṣā[=]

⁵ ntaram vākyam ucyatām kathyatām iti bhāvah | asyāṣṭādaśapadāni ~ 8 ~

⁶ haṁsapāṇktir api nātha samprati prasthitā viyati mānasa[=]

⁷ m prati || cātako [’]pi ṛṣito [’]mbu yācate duḥkhitā pathika

⁸ sāpi yā ca te || 9 || he nātha. sampratidānim varṣākale.

⁹ etarhi sampratidānim adhunā sāmpratam tathā ity Amaraḥ [3.4.24]. haṁsā[=]

¹⁰ nām pañktir api ūreny api, viyati ākāśe, mānasam mānasā[=]

¹¹ khyam sarah prati, prasthitā pracalitā | viyad viṣṇupadam vā tv⁹⁵ i[=]

¹² ty Amaraḥ [1.2.2] | nanu pṛthivyām hamsāḥ kathaṁ na krīdanti⁹⁶. tad uktaṁ - asti

¹³ yady api sarvatra nīram nīraja[[manḍitam / ramate na]] marālasya mānasam [[mānasam]] vinā [SBh 231,4]. cāta[=]

¹⁴ ko [’]pi ṛṣitah san. ṛṣā jātā<’>syeti ṛṣitah. [[ambu jalām yācate prārhyate ca punah. he pathika. sā priyā duḥkhitā sati te tava yācate. vayaṁ kathaṁ dadāma<ḥ>. atha vā sā te priyā duḥkhitāsti]]. ekonavim[=]

¹⁵ ūtipado [’]yaṁ ~ 9 ~ nilaśaspam atibhāti komalam

¹⁶ vāri vindati hi cātako [’]malam || ambudaiḥ ūikhigano

¹⁷ vinādyate kā ratih priya vinā mayādyā⁹⁷ te || 10 || he priya.

¹⁸ nilaśaspam bālatṛṇam, atibhāti atisobhate⁹⁸ || nilam ca

¹⁹ tac chaśpam ca || tan⁹⁹ nilaśaspam || karmadhāraya uktah ubhayapada[=]

²⁰ pradhānatvāt [SV 152,3].

[Randglosse:]

[Randglosse:] unmādanas tāpanaś ca <§> [§]oṣaṇas [§]tamo[li]janas tathā
sammohanaś ca kāmasya pañcabāṇāḥ me smṛt<a>[a]ḥ
[vgl. TKŚ 1.1.40]

13.

किंकुञ्चमध्यं केभलं भुदा दिरिस्त्रिं प्रात्कुमुकः
 भभुद्गुभर ऽभुभलं भलवस्त्रिं वारिलं विश्विति।
 भूधितिः अलै मुवरल्लकुलिष्ट्वामयतिकुभिभिति।
 वारिऽउवामुभैः भभैः मिपिगल्लभयुगमधः
 विनाहुते विमेधल्लमद्यायत्ताम्ममद्यादेखिय।
 एष महुकल्लभयविनाहुदगतिः कानकपीडजः॥
 गतिः कामः भुयं गग्निभुद्गतिः भुद्गतिः॥
 मुभुधुमधमनिष्ट्वायति॥८॥९॥१०॥११॥
 मद्यमुमितुः कलापितः प्रधिताहमयमेकलापितः॥
 उयम्मगमद्गममभाहुत्तुरल्लभमन्नभाहुत्तुरल्लभमन्न॥१०॥
 कलाप्यवद्विहुत्यधाभिति कलापितः येहुक
 भाप्यलापितुः प्रिठितिः सीलं येष्टुकः मद्यभु
 ज्ञायकम्भितः भुयरभ्यान्नमद्येत्तुभितः मुभन्।
 यद्युपित्तुभित्तुमेकभाद्वियत्तुभितः॥१२॥१३॥१४॥
 भक्तमाद्विय॥ येहुभन्नीधितिः कीदृमः कलापितः॥
 प्रधितन्नं प्रधिकवनितान्नं हृष्यमेकभुद्गप्यलपि
 तुः प्रिठितिः सीलं येष्टुकः मुववा प्रधितन्नं हृष्य,
 मेकयलपितुः सीलं येष्टुकः प्रधितन्नं हृष्य,
 मेकयलपितुः सीलं येष्टुकः उषितः मभुरहुभय

13.

¹ kimbhūtaṁ śaśpam - komalam mṛdu | hi niścitam. cātakas [s]tokakah¹⁰⁰

² sam<a>[ā] ity Amarah¹⁰¹ [2.5.17] | amalam malavarjitaṁ, vāri jalāṁ, vin-dati

³ prāpnoti || vīñāvaraṇe [DhP X 271]¹⁰² | vīñoty ācchādayati bhūmim iti

⁴ vāri || tathā ambudaiḥ meghaiḥ, śikhigāṇo mayūrasamūhaḥ,

⁵ vinādyate višeṣeṇa śabdāyate || ṣad^a Śabde [SV 229,29]¹⁰³ | he priya.

⁶ adya (*varṣā-)kāle, mayā vinā, te¹⁰⁴ tava, ratih kā || na kāpity¹⁰⁵ arthaḥ ||

⁷ ratih kāma<h>striyām rag<o>[[e]] <sūnṛte>¹⁰⁶ [surate 'Jpi]¹⁰⁷ ratih smṛt<a>[ā] iti Dharaṇīḥ [869] ||

⁸ asyāṣṭādaśapadāni¹⁰⁸ jñeyāni ||~|| 10 ||~|| megha[=]

⁹ śabdamuditāḥ kalāpinah prośitāḥṛdayaśoka kalāpinah ||

¹⁰ toyadāgamakṛṣā ca sādyā te durdh<u>[[a]]rena madanena sādyate || 11 ||

¹¹ kalāpo varham¹⁰⁹ vidyate yeṣām iti kalāpinah | yad vā - kam

¹² sukham, lāpitum paribhāśitum śilam¹¹⁰ yeṣām, te [SV 419,5] | ka<h>śabda iṣṭā[=]

¹³ rthavācakaś¹¹¹ coktaḥ [?]¹¹² | mayūrā meghānām śabdena muditā āsan |

¹⁴ yady api kutracic chloke sākṣat kriyā nāsti | tathāpi kartuh

¹⁵ sakāṣat kriyā <||> yojyā maniṣibhiḥ | kiḍīṣāḥ kalāpinah -

¹⁶ prośitānām pathikavanitānām hṛdaye, śokām santāpam¹¹³, lāpi[=]

¹⁷ tum paribhāśitum śilam¹¹⁴ yeṣām, te | atha vā - prośitānām hṛdaye

¹⁸ śokāya lāpitum śilam yeṣām, te | yad vā - prośitānām [[pathikavanitānām]] hṛdayam

¹⁹ śokāya lāpitum śilam yeṣām, te <|> tathoktāḥ | ca punar, adya (*asmin) samaye

14.

भात् प्रिया भवेन कर्मेन भाक्ति धीरुते धनुषभा
मनो कर्मलियका प्रद्युम्नीय उक्तु इ किंविमि
धून भवेन सुचुरं भेदुभुमनेन उयमन भभा ०८
रं मुगमः उन्नस्मुद्गुला मुस्तैकाम भमनिल्यगनि =
किंदपापिन्तवामुक्तया पाण्डुगुप्तिलक
त्रुया मिक्तमन्नर रालहुभातिं तसु भग्नभव
भनित्तम् ०९॥ भन्तुयं भवेषयता दपषिक्तु
भीतिनिज्ञयौ उवकिं दपाक्तया दक्तन नासि।
क्तया भद्रौ चुतिवा। नमयहि मिमद्वात्तम्बव
पितिवभव्ये नवति उहतेर उवैष्टु
क्तवं भुवया क्तया पाण्डुगुप्तयः भीतिपेलयः।
पितिविलया भुलकन भद्रः ज्ञात्तन भग्नयस्तः
भात्तवा गुप्तकपेलवित्तभवः भवत्तुलालक्त
उभवनम् ज्ञात्तद्वृभुवात्तकवलीणयत्तः त्तकव
भवेधदीन दवेपात्तविलेकिनी द्वृम्बवामिप्रद
द्वृत्तम्भित्तरम्भा रमन भिम्भद्वृत्तपुरिधित्तरयि
क्तान्तिगिति मिट्टम्भवत्तप्रदन ज्ञात्तद्वृया मुलि
छुर्मगलिम॥ लिपेहुत्तप्रित्तद्वृद्वृद्वृये मुक्तभार
क्तान्ताग्न्येमयपिमित्तं ग्निं ग्नये त्तप्रिक्ता। त्तवंवि

५०८.
७

14.

¹ sā te priyā, madanena kāmena, sādyate pīdyate | śad^l avasā[=]

² dane [SV 246,18] | karmaṇi ya^kpratyayāt tṛtyāntakartā<'> tra [SV 388, 21] | kiṃviśi[=]

³ śṭena madanena - durdh <u>[[a]]reṇa soḍhum aśakyena, toyadānām meghā[=]

⁴ nām āgamah, tena kṛṣā durbalā | asyaikādaśapadāni jñeyāni ~

⁵ kiṃ kṛpāpi na tavāsti¹¹⁵ kāntayā pāṇḍugandapatitālakā[=]

⁶ ntayā¹¹⁶ || śokasāgarajale [']dya pātitām tvadguṇasmaranam eva

⁷ pāti tām || 12 || punar yūyam prabodhayata | he pathika. a[=]

⁸ piti niścaye, tava kiṃ kṛpā, kāntayā hetunā, nāsti |

⁹ kāntayā¹¹⁷ saha (*kiṃ)¹¹⁸ nāstīti vā | n<a>[[a]]dāv [SV 119,29] atrādi-
śabdād vākyādāv a[=]

¹⁰ pi t<i>[e]-vas-ādayo¹¹⁹ [SV 118,6-7] na bhavanti [SV 120,6] ity anena¹²⁰
tavaiva syāt.

¹¹ kathāmbhūtayā kāntayā¹²¹ - pāṇḍugand<ayoh>[[au]] pitakapo-
l<ayoh>[[au, tayoh]]

¹² patitā vilagnā, alakānām antah kuntalānām agram yasyāḥ,

¹³ sā - tathā || gaṇḍ<a>[[au]] kapolāv ity Amaraḥ [2.6.90]. same kuntalālake
i[=]

¹⁴ ty Amaraḥ¹²² || na ca kuryāt saṃskṛtāṅgān¹²³ ekaveṇidharā yataḥ | eka-
vā[=]

¹⁵ sā veṣahinā hāropāntavilokini¹²⁴ || vrata devādipūjārha

¹⁶ vyagrā taccintan <ād> [at]janu[h] || nāśanādisprhām dhatte proṣitā nāyi[=]

¹⁷ kākṛtir¹²⁵ iti | anyac ca | devatāpūjanām kuryād, deyād bali[=]

¹⁸ bhuje balim || likhet kāntapratikṛtin, pāthayec chuka<m> [[s]]jār <a>[i][=]

¹⁹ kāh¹²⁶ || gaṇayed āvadhidinām¹²⁷, gūam gāyeta d<a>[ā]ntikam¹²⁸ /
evamvi[=]

15.

15

- ¹ dhena nodena nayet kālam viyogini || adya varṣākāle | tava gu[=]

² nānām smaranam eva, tām āturām, pāti rakṣati | kīrṣim - śoka

³ eva sāgarah, tasya jalam [[aśrupātām]], tasmin pātitām kṣ< i> [e]pitām¹²⁹.

⁴ ¹³⁰ pañcadaśapadāny asya | rathoddhatā vṛttiḥ | ro narau laghugurū

⁵ rathoddhatā¹³¹ iti lakṣaṇam ||~|| 12 ||~|| punar dīnam idam

⁶ vākyam prakaṭayati ||~|| kusumitakuṭajeṣu kānaneṣu

⁷ priyarahiteṣu samutsukānaneṣu | vahati ca kaluṣam jalam

⁸ nadīnām kim iti ca mām samavekṣase na dīnām || 13 || a<<dyā'>>[=]

⁹ smin meghāgame, kaluṣam ābilām. kaluṣo [']naccha ā[v]ila ity Amaraḥ [1.9.14] ||

¹⁰ jalam pāniyam nadīnām, vahati prāpayati¹³² | ca punas. t<ām>[[vam]] mām,

¹¹ na samavekṣase na¹³³ vilokayasi iti kim. mahadāścaryam¹³⁴ ity arthaḥ ||

¹² yady api jalam kaluṣam, tathāpi nadīnām prāpnōti | tvam ujjvalo¹³⁵

¹³ [']pi mattah¹³⁶ parāṇmukha iti bhāvah | kīrṣim mām - dīnām duḥkhi-tām,

¹⁴ virahavidhurām vā. keṣu satsv api na samavekṣase | vanesu ku[=]

¹⁵ sumit[[akuṭaj]]jeṣu satsu | gahanam kānanam¹³⁷ ity Amaraḥ [2.4.1] | ku-sumitāni sañjā[=]

¹⁶ takusumāni praphultāni¹³⁸, kuṭajāni ūktākhyavṛkṣaviṣe[=]

¹⁷ śāṇi yeṣu, teṣu. kuṭajāḥ sak<t>[r]jo vatsako girimall<a>[i]k<ah>[[ā]]

¹⁸ ity Amaraḥ [2.4.66] | punah priyarahiteṣu - priyābhīḥ rahitā hīnā

16.

यै भृत्या भुवुर कन्त्र भुमिः भभुक् कुन्तेहः भभुक्
 कन्नासु भुवुर कमिः भास्तु उद्धरन्तु वज्र भिति ॥ ०३ ॥

भग्नवृभभलिलनविनामित्प्रक्षेप्तः भुत्तु
 उविनामित्प्राग्भीर्भभुभित्प्रविष्टाकमद्
 स्तु भायप्रियवियगर्मिकमदन् ॥ ०४ ॥ कमः
 पद्ममरः उन्नुविना विनामियेष्टीयाण्तः माप
 भुमिः मुहिर्भित्प्रियविना भन्तु भभान्तु भलि
 लेन्प्रयेमकभलेन भलिलं कभलं सलभित्प्रभरः
 विनामित्प्रवियेष्टीयविना भभुकीमुस्तेष्टः मि
 डीवुमित्प्रभीक्षु उधरः पद्मरालः उद्धरन्तु भभर
 भेदनउन्नु उस्तु विनामित्प्रभन्तु उमार
 गम्भुयः दभाये प्रियभायामित्प्रभदमरउत्तिप्रियः
 प्रियभुवियेष्टः उभास्तु उत्तिप्रियः मिक्तु भुमदः भुत्प
 भुग्नीर्येष्टु भभित्प्रभगलिलं उवित्प्रद्व
 कम्तु स्तु उस्तु उदक्तु उग्नेष्टु मिगलभाप्तु
 भुनित्प्रगलिलं भभित्प्रवित्प्रभित्प्रमित्प्रभरः पद्मम
 मधमियेष्टु उलक्तु उत्तिप्रियः मित्प्रभुमुक्तु विक
 लेन्प्रद्वउत्तु उपमियेष्टु उष्टु उष्टु उत्तिप्रियः ॥ ०५ ॥

ति
५० पॅ •
तु

16.

¹ ye puruṣas, teṣu [[samutsu]]kānaneṣu satsu || samutsukā ānanebhyaḥ¹³⁹
samutsu[=]

² kānanās, teṣu. kvacid āmādyamṛtasya¹⁴⁰ paratvam vaktavyam iti [SV 158,21]
 || 13 ||

³ mārgeṣu meghasalilena vināśiteṣu kāmo dhanuh spṛśati

⁴ tena vinā śiteṣu || gambhiramegharasitavyathitā kadāham

⁵ jahyām sakhe priyaviyogaśokadāham || 14 || kāmah

⁶ pañcaśarah¹⁴¹, tena bhartrā vinā. vinādiyoge tṛtyā [SV 142,22-23] | dha-
 nuh cāpam

⁷ spṛśati | adhiropa[ya]ti | keṣu satsu - mārgeṣu, meghānām sali[=]

⁸ lena payodakamalena | salilam¹⁴² kamalam jalām ity Amaraḥ [1.9.3] ||

⁹ vināśiteṣu nivṛtteṣu¹⁴³, bhagneṣu vā, satsu¹⁴⁴ | kidr̥śam¹⁴⁵ dhanuh - si[=]

¹⁰ t<ī>[[e]]ṣu / śitās tīkṣṇā, iṣavah pañca bāñāḥ | utsādanamadana[=]

¹¹ mohanatāḍana-ucc<a>[[ā]]ṭanā yasya, tat [vgl. TKŚ 1.1.40] || spṛś* sparṣa-
 ne [SV 332,12], tudāde[=]

¹² r¹⁴⁶ a<c>^bpratyayaḥ [SV 326,32]. he sakhe. priya[h] sakha mitra<h>[m]
 sahacara iti Dharanīḥ¹⁴⁷.

¹³ priyasya viyogah, tasmāj jāto yaḥ śokas, tasya dāhaḥ santāpa[=]

¹⁴ s, tam | gambhiram yan megharasitam meghagarjitam, tena vyathitāham

¹⁵ kadā jahyām tyajeyam | °hāk tyāge <|> hvādigaṇe sādhyate¹⁴⁸ [SV 297,
 30] ||

¹⁶ stanitam garjitam meghanirgoṣe rasitādi cety Amaraḥ [1.2.9] | pañcada[=]

¹⁷ śap<ā>[[a]]do [']yam. vasantatilakā¹⁴⁹ vṛttih. atrāpi pādāntastham vika[=]

¹⁸ lpenety uktatvāt¹⁵⁰ dvip<a>[ā]dayo <'>r antasya ś<a>[u]kāra[sya]¹⁵¹
 na h<y>[[r]]asvatvam ||~|| 14 ~

17.

के^१किला^२भुत्तव^३के^४कुरु^५शिउ^६भत्त^७सु^८भकल^९पि^{१०}कुरु^{११}
 निनउ^{१२}म^{१३}म^{१४}भाभा^{१५}एव^{१६}न^{१७}धय^{१८}भम^{१९}यित्तु^{२०}भा^{२१}एव^{२२}॥०४॥
 देस^{२३}भियंव^{२४}विभिरु^{२५}विभियं^{२६}कुरु^{२७}सु^{२८}यु^{२९}प
 गण^{३०}भु^{३१}म^{३२}भिरु^{३३}विभिरु^{३४}ः^{३५}भु^{३६}एव^{३७}भा^{३८}वै^{३९}म
 येभा^{४०}एव^{४१}गण^{४२}भु^{४३}भर^{४४}निनउ^{४५}भिरु^{४६}भु^{४७}कुरु^{४८}भु^{४९}रु^{५०}व^{५१}॥
 कुभदि^{५२}भत्त^{५३}वेर^{५४}कुभेन^{५५}भकले^{५६}भभुले^{५७}पि^{५८}रु^{५९}गितिमेषः॥
 कु^{६०}उ^{६१}धिभु^{६२}रु^{६३}ल^{६४}व^{६५}एव^{६६}ल^{६७}व^{६८}शिउ^{६९}भु^{७०}कु^{७१}दकु^{७२}
 मक^{७३}ग^{७४}कु^{७५}पि^{७६}म^{७७}धु^{७८}की^{७९}तिः^{८०}तु^{८१}एव^{८२}ल^{८३}पल^{८४}उ^{८५}व^{८६}यु^{८७}भक
 मु^{८८}व^{८९}त्र^{९०}दिभु^{९१}म^{९२}व^{९३}एव^{९४}ल^{९५}पल^{९६}उ^{९७}व^{९८}यु^{९९}भक
 ल^{१००}व^{१०१}शिउ^{१०२}उ^{१०३}पि^{१०४}भ^{१०५}मिभः^{१०६}कव^{१०७}कु^{१०८}भु^{१०९}एव^{११०}किकि^{१११}
 लेआ^{११२}क^{११३}किल^{११४}भु^{११५}सु^{११६}हु^{११७}भु^{११८}भु^{११९}सु^{१२०}भ^{१२१}ल^{१२२}ल^{१२३},
 व^{१२४}क^{१२५}किक^{१२६}न^{१२७}ग^{१२८}व^{१२९}क^{१३०}कु^{१३१}शिउ^{१३२}उ^{१३३}भु^{१३४}किकि^{१३५}
 म^{१३६}व^{१३७}क^{१३८}किक^{१३९}ल^{१४०}व^{१४१}प^{१४२}उ^{१४३}भु^{१४४}क^{१४५}किक^{१४६}
 कु^{१४७}य^{१४८}उ^{१४९}क^{१५०}किल^{१५१}ज^{१५२}न^{१५३}व^{१५४}उ^{१५५}पा^{१५६}क^{१५७}किल^{१५८},
 ग^{१५९}सु^{१६०}म^{१६१}म^{१६२}व^{१६३}म^{१६४}य^{१६५}भु^{१६६}न^{१६७}ग^{१६८}म^{१६९}भु^{१७०}म^{१७१}॥
 भा^{१७२}य^{१७३}ल^{१७४}एव^{१७५}प^{१७६}डिः^{१७७}भा^{१७८}एव^{१७९}उ^{१८०}भु^{१८१}उ^{१८२}म^{१८३}
 भाउ^{१८४}उ^{१८५}भु^{१८६}ध^{१८७}म^{१८८}प^{१८९}य^{१९०}म^{१९१}प^{१९२}ग^{१९३}व^{१९४}कु^{१९५}म^{१९६}ग^{१९७}व^{१९८}य^{१९९}व^{२००}उ^{२०१}व^{२०२}

17.

^१ kokilāsv anavakokakūjite manmathena sakale [']pi kū jite [!]

^२ nirgato [']si śat̄ha māsi mādhave nopayāsi śayite [']dyā mādhave || 15 ||

^३ he śat̄ha / priyam vakti puro, [']nyatra¹⁵² vipriyam kurute bhr̄śam || yuk-
t[[y]]āpa[=]

^४ rādhaceṣṭas tu śat̄ho [']sau kathito budhaiḥ [vgl. ST 27] | tvam mādhave mā-
si, vaiśā[=]

^५ khe mādhavo rādha¹⁵³ ity Amaraḥ [1.3.16] | nirgato [']si¹⁵⁴ | akarmaka-
tvāt karmābhāvah¹⁵⁵ ||

^६ kva sati - manmathena kāmena, sakale sampūrṇe [']pi janair¹⁵⁶ iti śeṣah ||

^७ kū iti pādapūrane, 'vadhāraṇe vā, jite sati. kūhakāra[=]

^८ cakārādyāḥ pādapūrṇe prakīrtitāḥ iti Dharaṇīḥ¹⁵⁷. evam kū[=]

^९ ś ca tathā nūnam hi syād avadhāraṇe khalu iti Vaijayantī [?]. saka[=]

^{१०} le¹⁵⁸ Jane jite ity api pāṭho 'doṣah || kathaṁbhūte mādhave - koki[=]

^{११} leti¹⁵⁹ kokilāsu [[satīsu]] anyabhr̄tāsu satīsu, anavamam ślāghyam, jirṇam

^{१२} vā, kokānām cakravākānām, kūjita< h >[m] ūabdo yatra, tat - tasmin.

^{१३} atha vā - kokilābhiḥ hetubhiḥ, su [[su]]tarām < ' > anavamaślāghyakoka[=]

^{१४} kūjite¹⁶⁰ yatrety. kokilāś< c >[v] anava< v >[m]jeti¹⁶¹ pāṭhe kokilābhi[=]

^{१५} rāśu śīghram, anavamakakūjitaṁ yatrety, tasmin | adya meghā[=]

^{१६} game, mādhave kṛṣṇe, śayite sati | tvam nopayāsi nāgacchasi¹⁶² ||

^{१७} māyā lakṣmyā¹⁶³, dhavaḥ patih mādhavaḥ - tasmin. indirā loka[=]

^{१८} mātā mā ity Amaraḥ [1.1.28]. ūodaśapado [']yam¹⁶⁴. atrāpi rathoddha-
tā¹⁶⁵ cchandah || 15 ||

^{१९} susugandhitayā vane [']jītānām svanadambodharavātavijitānām [!]

18.

मदनभृत्युक्तिकर्त्तानं पूर्विकं उत्तरवर्णिकं इत्यनाम १४
 प्रमुखद्वयिकं इत्तरं कर्त्तकद्वयिकं धार्मिकं वर्णनिभूषणदत्ति
 पूर्विकं सुप्रिमेन्द्रुष्टमीभूषितुपभन्ति प्रमुखेषु
 द्वयाद्वयिकर्त्तव्यः प्रमुखीर्यस्त्रयभूलिप्तिः प्रमुखकोशि
 इत्तुपभन्तव्यवमत्ति कर्त्तव्यानं कर्त्तव्यकर्त्तव्ये इत्यानं
 प्रमुखानं प्रमुखगतिवर्णभित्तिगृह्यभूत्तिप्रमुखुः प्रमुख
 ज्ञापत्तिः प्रमुखेष्वभासुकुरुत्तवीर्णित्तुप्रमुखद्वयानं
 भमनभृत्युक्तिभित्तिप्रमुखद्वयिकं भयेगत्तिकं
 इत्तानं गदालं क्षयात्तुप्रमुखभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 हृष्टः इत्यानं प्रमुखेष्वभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 येत्तुप्रमुखेष्वभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 किः प्रमुखेष्वभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 कर्त्तव्यानं भृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 उत्तुप्रमुखेष्वभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 भृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 द्वयिकं भृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 वर्णनिभूषणदत्ति कर्त्तव्यानं वर्णनिभूषणदत्ति प्रमुखः प्रमुख
 नन्तरं प्रमुखेष्वभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 भृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु
 कर्त्तव्यानं प्रमुखेष्वभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्युक्तिभृत्यु

५०४
३

18.

¹ madanasya kṛte niketanānām pratibhāmy adya vanāni ketanānām 16

² adya varṣartau, ketanānām¹⁶⁶ keta<ka>[[na]]vṛkṣaviśeṣānām, vanāni samūhāni,

³ pratibhānti atiśobhante. bhā diptau [SV 272,8] pra atti upasargau¹⁶⁷ [SV 123,23-25] pra agre ati.

⁴ ha <s>[l]āder ity [SV 21,10] akāralopah, svarahinam [pareṇa samyojyam] [SV 16,24], yad vā yasya lopah [SV 127,29; 128,7;16-22]. atha vā keci[=]

⁵ t praty upasarga eva vadanti. kathambhūtānām ketanānām - vane kāna-ne¹⁶⁸, 'jītānām

⁶ prāptānām. ajā gatau [SV 234,1]. vanavāsinām ity arthaḥ. svanantīti svanantah, Śabdām

⁷ kurvantah ye 'mbhodharā meghās, tadvātena vijitāḥ kampitās, teṣām. tathā

⁸ madanasya kāmadevasya, kṛte nimitte, nimittāt karma<sam>yoge [ca sapta-mi vaktavyā] [SV 148,5]]. nīke[=]

⁹ tanānām gṛhāṇām. kayā - su suṣṭhu, sugandho yasyāsau susugandhis, tasya

¹⁰ bhāvah [vgl. SV 187,12-25] - tayā. asya ślokasyaikādaśapadāni ~ 16 ~ tat

sādhu

¹¹ yat tvām sutarām sasarja prajāpatih kāmanivāsa sarja [l] tvām mañjari[=]

¹² bhiḥ pravaro vanānām netrotsavāḥ¹⁶⁹ cāsi sayauvanānām 17 atha

¹³ kāmārtā sutarūn āha || he kāmanivāsa. kāmasya nivāso yasmin, sa.

¹⁴ tasya sambodhanam. punah - he sarja sālataro<<ḥ>>. <ś>[s]āle¹⁷⁰

<n>[[t]]ju sarjak[ārśyāśvakarṇak]ety Amaraḥ [2.4.44] |

¹⁵ prajāpatir brahmā yat tvām sutarām atiśayena, sasarja srjati¹⁷¹ sma, tat sādhu

¹⁶ hitam. sutarum iti vā¹⁷² pāṭhaḥ. atra [[dvitiya]]viśeṣānām - tvām mañjari-bhiḥ kṛtvā,

¹⁷ vanānām samūhānām, kānanānām¹⁷³ vā madhye, pravaro [']si. ca punah, sayauva[=]

¹⁸ nānām pūmsām, strīnām vā, netrotsavah netrānandadāyakah asi¹⁷⁴ | asya

¹⁹ ślokasya sapt<ā>[[a]]daśapadāni. indravajrā vṛttih ~ 17 ~ nava[=]

²⁰ kadamba śiro[']vanatāsmi te vasati te madanah kusumasmite [l] kuṭaja

19.

19

- ¹ kim kusumair upahāsyate pran<*a*>[i]<*y*>[p]atāmi sudusprasahasya¹⁷⁵ te
|| 18 ||

² ¹⁷⁶ he navakadamba. navaś cāsau kadambāś ca, tatsambodhanam. pratya-
gro [']bhinavo¹⁷⁷ navyo

³ navino nūtano navah ity Amaraḥ [3.1.78]. aham te tubhyam, śiro[']vanatās-
mi¹⁷⁸ śirasā <'> [=]

⁴ vanatā namrībhūtā. vinateti pāṭhe višeṣeṇa natāsmity arthaḥ¹⁷⁹. hetum
āha -

⁵ madanah kāmaḥ, te tava, kusumasmite¹⁸⁰ kusuma eva iṣaddhāsyam - tas-
min, va[=]

⁶ sati¹⁸¹ nivāsam karoti. he kuṭaja. te kusumaiḥ kim upahāsyate, sapuṣpaiḥ

⁷ kim prahasyate, hāsam kriyate. has<^a>^[e] hasane [Dh I 757; SV?]. aham te
tubhyam, pranayatāmi (!)

⁸ praṇāmam karomi. kathāmbhūtasya te [[tava]] - sudusprasahasya. kāmālaya-
tvāt

⁹ priyarahitavāt sutarām durddharasyeti navakadambavišeṣānam ||

¹⁰ virahinām atidusprasahasya te ity api pāṭho [']sti | kuṭajo [']pi

¹¹ kadambake iti kecī¹⁸² [?]. asya ślokasya pañcadaśapadāni. drutavi[=]

¹² lambitaś chandaḥ. drutavilambitam āha nabhau bharāv iti lakṣaṇam¹⁸³
| 18 |

¹³ taruvara v<*a*>[[i]]natāsmi¹⁸⁴ te sadāhaṁ hṛdayam me prakaroṣi kim sadā-
haṁ ||

¹⁴ tava kusumam udikṣya¹⁸⁵ cāpade [']haṁ visṛjeyam sahasaiva nipa deham
| 19 |

¹⁵ he taruvara, taruṣu varah, tatsambodhanam. yad vā - taruṇām madhye va-
rah śreṣṭhaḥ [[tatsambodhanam]].

¹⁶ varah śreṣṭhe¹⁸⁶ triṣu, klib<*e*>[[am]] manākpriya¹⁸⁷ ity Amaraḥ [3.3.173].
aham sadā vinatāsmi

¹⁷ višeṣeṇa namrāsmi. tvam me mama, hṛdayam sadāhaṁ dāhayuktam kim
ka[=]

¹⁸ smāt, prakaroṣi. cittaṁ tu ceto hṛdayam ity Amaraḥ [1.3.31]. yad vā - mama
hṛdayam

¹⁹ sadāhaṁ prakaroṣi iti kim. mahadāścaryam¹⁸⁸ ity arthaḥ | he nipa, he
ka[=]

²⁰ damba | kadambam āhuḥ¹⁸⁹ siddhyarthe nipe caiva kadambake iti Viś-
vah¹⁹⁰ |

²¹ aham sahasaiva śigṛham eva, deham visṛjeyam jahyām. kim kṛtvā -

20.

20.

- ¹ te *tava*, *kusumam* puṣpam, *ca āpade*¹⁹¹ āpannimittāya utthitam, *vikṣya*

² dṛṣṭvā, puṣpajam tvām vikṣya, mamā<'>nyapuruṣecchā¹⁹² bhavisyatiti
bhāvah |

³ uktam ca || *puṣpaiḥ kāmo hi padyate iti.* [kusuma]//*m udikṣya tāpadeham*
iti pāthe *tava kusumam udikṣya tāpasamyuktadeham visṛjeyam ity arthaḥ*].
dvāvīṁśatip<ā> [[a]]do [']sau || 19 ||

⁴ *kusumair upaśobhitām sitaiḥ ghanamuktāmbulavaprabhāsitaiḥ* [|] *ma[=]*

⁵ *dhunah samav<i>* [[e]]*kṣya kālatām bhramaraś cumbati yūth<a>* [i]*kālatām*
|| 20 ||

⁶ *bhram*⁶ calane [SV 250,21]. ⁷at⁸pratyayah, n⁹āgamah, bhraman san [SV
430,26-29] atiśayena

⁷ rauti iti, *nāmni ca* [SV 406,30], *svarahinam* [*pareṇa samyojyam*] [SV 16,24].
atra varṇasya nakārasya nāśah, *bhra[=]*

⁸ *maraḥ. yūth<a>* [i]*kālatām*¹⁹³ - *yūtha(!)kā*¹⁹⁴ vṛksavallī, *cumbati*¹⁹⁵ ji-
ghrati |

⁹ kim kṛtvā - *madhunah* vasantasya, caittrasya vā. *madhu madye, madhu*
kṣaudre, madhu

¹⁰ *puṣparase viduh / madhu caittre*¹⁹⁶, *madhuś caittre, madhuko* [']pi *madhu*
*smṛtaḥ*¹⁹⁷ |

¹¹ *kālatām nāśatām samavekṣya* | *samaye ca nāśe kālaḥ kīnāśe*

¹² *kāla* ity api *Amarah*¹⁹⁸. *samavekṣya samyag jñātvā. kidṛśīm latām - ku[=]*

¹³ *sumaiḥ puṣpair, upaśobhitām ramaṇiyām* | *kidṛśaiḥ kusumaiḥ - sitaiḥ*

¹⁴ ūvetaiḥ || punah kidṛśaiḥ | *ghanair meghair, muktā ye* [']*mbulavā jalaka[=]*

¹⁵ ḡas¹⁹⁹, taiḥ, *prabhāsitāni* śobhitāni, taiḥ. daśapadāny asya. atrāpi

¹⁶ *mohanamantraś chandah* || 20 || *etan niśamya virahānala[=]*

¹⁷ *pīḍitāś tasyā vacaḥ khalu dayālur apīḍitāyāḥ*²⁰⁰ [|] *sā[=]*

¹⁸ *dhvibhir evam uditām jaladair amoghaiḥ pratyāyayau sadanam una[=]*

¹⁹ *dinaṁ amoghaiḥ* 21 *khalu niścayena dayālur api sa puru[=]*

²⁰ so pi,

21.

मुभेषः मूर्खलः । उत्तरामित्रं गल्दमित्तः ममनं गदं प्रहृष्ट
यद्या । मुख्यागम्भेत्तजः । किं दद्वा उत्ता शियायः ॥४३॥
चिक्कं वमि निमध्यालीपट्टा मूर्खेत्तजः । किं छुं शुभेषः मूर्खलः ।
रामलम्भृष्टः । भास्त्रीठि भास्त्रीठि दद्वा गवध्यमित्तं वदि
उभित्तजः ॥ किं विमिधुयायः । विरदेति किं दद्वा उत्तेत्ते
नलः । भावकः । उभाषः । भावकिनल उत्तभरः ॥ उत्तभीठि
उत्तायाः सुः । वित्तायाः । वस्त्रा विरदा वानल भुत्तभीठियाः ॥
भूतः । कीमूर्खः । रं ठित्तायाः । रं छुं भुयृष्टु भुत्तरैः उत्ताः ।
कुप्तुयेष्टम् । एकेन दिं साति प्रद्यन् ॥ उत्तिमत्तेष्टामि इति ॥
१८५ ॥ ३० ॥ ८ ॥ उभाभुत्तः मूर्खलाय
दियनमित्तमूर्खेत्तयुणमूर्खेत्तगल्लित्तमूर्खित्तेत्त
यत्तमः भद्रभूत्तयुत्तिभूत्तगम्भियमापीमूर्खानयुत्तिः ॥३१॥
दिनिमित्तयेन याः भियः । भूत्तमूर्खेत्तमूर्खेत्तगल्लित्तमूर्खित्तेत्त
उत्तयेन भद्रवत्तु भूत्तयुण । उत्तमूर्खेत्तमूर्खेत्तगल्लित्तमूर्खित्तेत्त
मूर्खित्तेत्त प्रियत्तेः भद्र रुद्रवृभानयुत्तिः । उत्तवत्तिः ॥३२॥
८३ ॥ ३२ ॥ वद्वाकलः । भद्रलाय उत्तिभूत्तमूर्खेत्तमूर्खित्तेत्त
मूलहृष्टमूर्खेत्तिभुत्तः करकमूर्खेत्तयेत्तवृगुत्तयनित्तमूर्ख
उत्तेत्तमूर्खेत्तमूर्खेत्तयेत्तकृदिनायमकृः । परल
उत्तवृदयमूर्खेत्तमूर्खेत्तयेत्तरेत्त ॥३३॥ । मूर्खकविः ।
काहुकृत्तमूर्खेत्तगच्चृकरयन् । मूर्खयुत्तियेत्तरेत्तभृत्त
त्तेत्तकविः ।

21

- ¹ *amoghaih saphalai<ḥ>r ūnadinair <'> alpadinaih, sadanam gr̥ham, prat-yā<'> [=]*

² *yayau²⁰¹ ājagāmety arthaḥ | kiṁ kṛtvā - tasyāḥ priyāyāḥ, etat pū[=]*

³ *rvoktam vaco, niśamyāngikṛtya²⁰² | śrutvety arthaḥ | kiṁbhūtam - amo-ghais saphalaiḥ,*

⁴ *jaladair meghaiḥ, sādhvibhis sakhibhiś ca kṛtvā²⁰³, evam uditam vadi[=]*

⁵ *tam ity arthaḥ | kiṁviśīṣṭāyāḥ viraheti. virahād utpanno yo*

⁶ *[']nalah²⁰⁴ pāvakah, kṛśā<n>[n]uh pāvako [']nala ity Amarah [1.1.55], te-na pīdi[=]*

⁷ *tāyāḥ duḥkhitāyāḥ. yad vā - viraha ev<'>ānalas²⁰⁵, tena pīditāyāḥ.*

⁸ *punaḥ kīdr̥syāḥ - īdītāyāḥ. īdyate stūyate bhartā aneneti²⁰⁶, tasyāḥ.*

⁹ *tapratyay<e>[a i]t<a> ca²⁰⁷ [vgl. SV 286,19-20]. ekonavimśatipado [']yam | etan niśamyetyāditriṣu*

¹⁰ *vasantatilakā cchandah²⁰⁸ || 21 || tāsām ṛtuḥ saphala eva*

¹¹ *hi yā dinesu²⁰⁹ sendrāyudhāmbudharagarjitatadurdineṣu [|] ratyutsavam pri[=]*

¹² *yatamaiḥ saha mānayanti meghāgame priyasakhiś ca samānayanti²¹⁰ || 22 ||*

¹³ *hi niścayena. yāḥ striyah²¹¹, sendrāyudhāmbudharagarjitatadurdineṣu*

¹⁴ *indrāyudhena saha vartate sendrāyudha, etādr̥śo 'mbudharas, tasya garjitenā*

¹⁵ *durdineṣu. priyatamaiḥ saha ratyutsavam mānayanti²¹² kurvanti. tāsām stri-ṇām,*

¹⁶ *ṛtuḥ varṣākālah saphala eva iti. [[cakārāt meghāgame ye pūmsaḥ priyasakhiḥ samānayamti anubhavamti, teṣām api ṛtuḥ saphala eva iti śeṣaḥ]]. śoḍāsapado [']yam || 22 ||*

¹⁷ *ālabhya cāmbu ṛṣitah karakośapeyam bhāvānuraktavanitāsu[=]*

¹⁸ *rataih²¹³ śapeyam [|] jīyeya yena kavinā yamakaiḥ pareṇa*

¹⁹ *tasmai vaheyam udakam ghaṭakharpareṇa²¹⁴ || 23 || atha kaviḥ*

²⁰ *kāvyakāṭhinyād ātmagarvam²¹⁵ prakaṭayan śapathayati - yena pareṇā[=]*

²¹ *nyena kavinā,*

22.

भूषिकर्त्तुः सुदं द्युभक्तः स्मैकैः १३३ रुदीयर्यस्त्रेक
 गृह्णापृत्तनेव शिल्पः शिल्पाय लिलि उत्तमभूषणेक
 वसन रंयं विठ्ठिस्त्रैश्च कल्पित्य एका नीमैष्ट्रै किञ्चनु
 अश्विष्येत्प्रकरेकाग्ने गृह्णं रुदीयर्यो भूषणं सुदं
 नकेवलं शिल्पः सुधित्तुः सुदं अकवयो उमकं रुलं द
 हं यं उभूष्टिकदाभीडः वदभूष्टिलायनभियालक्ष्म
 केन्ध्र्यलाकद्वे लक्ष्मारुचठगेना किंवद्वा इधित्तुः
 भूष्टुः प्राप्तुः १३४ इधित्तिपिभूष्टिरप्तुः ३५५
 रामलभाम्य भूष्टुयो भूष्टिभीडः काहिं इत्तुः मुल्दभूष्टु
 रुलं भूष्टुवमधेत्तु भीडः वृद्धुश्वर्षकिं द्वुः
 भूष्टुकरकिमधेयं करकिमेद्वुभूष्टुः किमुत्तुः
 लेपत्तु इयाम्यः १३६ प्रेयं भूष्टिडिर्माः सुत्तेय
 भूष्टुभूष्टुमिकरः सुखलिं भूष्टुरुलं भूष्टिरुलं
 रुमभूष्टुयं न भूष्टुभित्तिरुम्यमित्तिभूष्टिरुलं
 भूष्टु १३७ भूष्टुरुम्यमित्तिरुम्यमित्तिभूष्टिरुलं
 भूष्टुभूष्टुरुम्यमित्तिरुम्यमित्तिभूष्टुरुलं
 भूष्टुभूष्टुरुम्यमित्तिरुम्यमित्तिभूष्टुरुलं
 कलिम्भूष्टुरुम्यमित्तिरुम्यमित्तिभूष्टुरुलं १३८
 उद्धुष्टुरुम्यमित्तिरुम्यमित्तिभूष्टुरुलं
 लम्भूष्टुरुम्यमित्तिरुम्यमित्तिभूष्टुरुलं १३९

४०

४०

22.

¹ madadhikenety arthaḥ | ahaṁ *yamakaiḥ* ślokaiḥ kṛtvā, jiyeya ślokā[=]

² rthavyākhyānenenaiva²¹⁶ jitaḥ. ji jaye [SV 240,21] liṇi uttamapuruṣaika[=]

³ vacana īyavibhaktis²¹⁷ cāgre, karmani ya^k dirghaś ca, k*< i >*[a]tvād²¹⁸ gu[=]

⁴ napratisedhah [SV 388,2-3], akār*< ai >*[[e]]kārayor *< ai >*[[e]]tvām, jiyeyeti siddham²¹⁹. ahaṁ

⁵ na kevalam jita, api tu ahaṁ *tasmai* kavaye, *udakam* jalām, va[=]

⁶ *heyam*²²⁰ upaḍhaukayāmity arthaḥ | vah^a prāpaṇe [SV 228,31] | *yām* īyam [SV 211,21] etvam²²¹ ca.

⁷ kena - *ghaṭakharpareṇa* kumbhārdhabhāgena | kim kṛtvā | tṛṣitas san ||

⁸ ambu *< 'ā >*[[a]]mbhah [[ālabhya]] prāpyety arthaḥ | tṛṣito [']pi, *ghaṭakharpareṇa* *tasmai* < ||>

⁹ jalām < ' > ādāya, paścāt svayam²²² pibāmīti kāthinyam | alpamātraṁ < | >

¹⁰ jalām dravañāvaśeṣam²²³ ānayiṣyasiti cet²²⁴, tatrāha | kimbhūtam < | >

¹¹ ambu²²⁵ - *karakośapeyam*. karakośena hastapātreṇa. kośas tu ku<*t*>[d]-ma[=]

¹² *le*²²⁶ pātre (!) iti Yādavah²²⁷ | *peyam* piyate iti [peyam], *l^[c] cā'a/h* [SV 451,32], anena ya[=]

¹³ pratyaya[s] syād, ākārasya c*< o >*[[e]]kārah [SV 451,32]. añjalim pūrya²²⁸ jalām pibet²²⁹ |

¹⁴ īdṛśam²³⁰ < ' > ānayeyam, na tv alpam iti bhāvah | yadi no < ' > padhauka-yā[=]

¹⁵ mi < ||> tadāham, *bhāvenānuraktā*²³¹ yā vanitā yośit, tasyāḥ *sura*[=]

¹⁶ *tāni* sambhogāni - taiḥ, *śapeyam* *śapathaṁ* kuryām || *śapanam* *śapathah*

¹⁷ *pumān* ity Amaraḥ [1.5.9] | iṣṭasya hi *śapathaḥ* kriyate. ataḥ Śri[=]

¹⁸ kālidāsasya *bhāvenānuraktavāniāsuratam* eveṣṭam iti jñāyate²³² | 23 |

¹⁹ ātmabuddhyanusareṇa ṭīkeyam kalpitā mayā | kavi²³³ Śrikā[=]

²⁰ *l< a >*[[i]]dāsasyāśay < am>[o]²³⁴ naiva prakāśyate | pāṭham vinā. mayā ṭīkā padyānām

23.

कुमारिमानिद्वितीयमिति द्विभाष्यवन् दर्शनशुभं प्रिपि ॥
 द्वेष्टकृष्णभित्तिं पद्मस्तुवेन सा रालदक्षभृत्तिं
 उम्बलगृष्टं एवं भृत्ताः उपयुक्तं ॥ श्रीधित्तिक्षं भृत्ते
 कुम्भदिसद्वक्ता इत्तित्तिक्षं दृश्युभृत्ति
 नाम्ना ॥ ८ मुत्तिरवम् उत्तिरवम् ॥ ठाकुवा भित्तिपूर्व
 भित्तिश्च येगको ॥ नावेम्मलात्तिम् दृश्युभृत्तिपिका ॥ १ ॥
 उत्तिश्रीनम्भृत्तिभद्रकविकालिम्भद्रुभृत्तिपिका,
 उम्बलाभमुविग्मित्तिम् भृत्तिपिका भृत्ताः ॥ ८ यज्ञ१३।
 शुभम्भृत्तिम् भृत्तियं भृत्तिम् भृत्तिम् भृत्तिम् ॥ ८

23.

¹ dviśatāni ca²³⁵ || nirmitā bhūmidevānām vṛndam natvā gurūn²³⁶ api ||

² Kṣemāṅkaraprapautreṇa Pañktovamśodbhavena²³⁷ ca || Bālakṛṣṇasya putreṇa ||

³ Kuśalākhyena dhimatā || 3 || yugmaṁ || Śripatir jyotiṣām madhye yo

⁴ [']bhūc chreṣṭho hi śarmabhāk || tasya pautreṇa ṭikeyam kṛtā śreṣṭhāti[=]

⁵ bhāvadā || 4 atibhāvadā <'> tijñānadā || bhādrake vā²³⁸ sitāṣṭamya[=]

⁶ m indurkṣe cādyayogake || nāgavedācalābje [1748] tu cābde²³⁹ [']bhūd Gūḍhadīpikā || 5 ||

⁷ iti Śrīmacchrīmahākavikalidāsa kṛtaghaṭakharparopari

⁸ Kuśalamiśraviracitā Gūḍhadīpikā samāptā || saṃvat 72²⁴⁰ ||

⁹ ²⁴¹āśādha vati 12 pāriteyam mayā Rājānānandarāmeṇeti śubham om || ~ ||

2.1. Noten zum Text

1. Fehlt bei N.
2. Die Legende von Kālidāsa's Aufenthalt am Hofe König Bhojas in Ballāla's Bhojaprabandha. Vgl. Gray 1950: 28ff.
3. N *athā^o*.
4. N *tām*.
5. N *varṇayatu^o*.
6. N *prati abravīt*.
7. N *°saṃbandho*.
8. Vgl. Daṇḍin, Kāvyādarśa 1.14ab: *sargabandho mahākāvyam ucyate tasya lakṣaṇam* ||. Vgl. ferner Nobel 1925: 140ff.
9. N *°ācārāḥ*. Vgl. MBhāś (ad Pāṇ.1.3.1) K. 1:253,5-6: *maṅgalādīni maṅgalāmadhyāni maṅgalāntāni hi śāstrāṇi prathante*.
10. N *°cite*.
11. N *upetyādi*.
12. Ausführung fehlt.
13. Zur gleichen Diskussion vgl. TSD 1,12-15.
14. Ergänzung nicht ausgeführt.
15. N gibt den Abschnitt 3⁶⁻⁸ unserer Handschrift an dieser Stelle modifiziert wieder: nāpy anyasmād api iti [2⁹] pakṣasya kavibhir upekṣ<a>[i]tatvāt sar-vatrāpi niyatena tadanupapatter eva vilokyamānatvāt.
16. N *tac cā^o*.
17. N *vivi^o*.
18. Vgl. Daṇḍin, Kāvyādarśa 1.14cd: *āśir namaskriyā vastunirdeśo vāpi tanmu-kham* ||.

19. N: Vgl. Note zu 2¹⁶.
20. N meghā.
21. N uktā.
22. N kunda^o.
23. Fehlt bei N.
24. N nihitam.
25. N kunda^o dvitīya sambadhyate.
26. N nihitam.
27. Vgl. Harṣakīrti, ŚN 59: *ākāśam ... | kham ... ||*
28. N °rthyam bhavaty ato.
29. N yoge ki[m]cit.
30. Vgl. Mbh ad Pāṇi 2.3.28 (Vārtt.1): *pañcamividhāne 'yāñlope karmany upasamkhyānam ... prāśādam āruhya prekṣate [=] prāśādāt prekṣate*.
Vgl. auch SV 147,32-33: *'yāñlope karmany adhikaraṇe ca pañcamī vaktavyā || harmyāt prekṣate [=] harmyam āruhya prekṣata ity arthaḥ*.
31. Fehlt bei N.
32. N api niścaye.
33. N ravicandrau raviś ca ...
34. Fehlt bei N, vgl. vorangehende FN.
35. Die Zählung der Wörter dient vermutlich dazu, die bei Yamakas durchzuführende, richtige Worttrennung am Ende der Pādas sicherzustellen.
36. Unklar. Gemäß der von Kuśala befolgten Praxis der Wortzählung dürfte gemeint sein, daß in einem Kunstgedicht die Wörter eines Kompositums nicht getrennt zu zählen sind. Kuśala zählt stets ein Kompositum als ein Wort. N kāvyarūpā ca cheditāni īryyārūpā vā (?).

37. Dies Versmaß nur unter anderen Namen bekannt, vgl. zu diesen Hahn 1971: 216 ad VMS 131.
38. N ādime grame.
39. Fehlt bei N.
40. Fehlt bei N.
41. *nad avyakte śabde*.
42. N nadantīti nadantāḥ aprakāśaśabdām.
43. N meghāgame tu.
44. N na kevalam<a> cañdravam̄ti punar ...
45. Fehlt bei N.
46. Fehlt bei N.
47. N iṣṭāḥ.
48. N tatājās.
49. N °sevitāram arddhāḥ.
50. N nabho meghair.
51. Zur Bedeutungsmodifizierung von Wurzeln durch Präverbien vgl. SV 389,26-29.
52. N prāpty^o.
53. N śile.
54. N atpādite.
55. N dharantīti.
56. Vgl. 1¹⁵ und 15⁴, wo vṛtti in der Bedeutung von vṛtta auftritt.
57. N tallakṣaṇam vasanta^o...

58. N tabhajās tato gū. Mit Kedārabhaṭṭa ist für die ersten zwei fehlenden Silben wohl *uktā* zu ergänzen (Briefl. Mitteilung M.Hahn, 1.4.1992).
59. N praty.
60. N sayeja.
61. Fehlt bei N.
62. N °ādayo.
63. Fehlt bei N.
64. N bhogino yogino.
65. N bhoti ity.
66. N tad.
67. N tādr̥syah.
68. Fehlt bei N.
69. N kha°.
70. N viśeṣe na bhrayati.
71. Fehlt bei N.
72. Fehlt bei N.
73. N °tilaka.
74. N manmathena hṛdi hantum.
75. N °dariṣu.
76. N sati.
77. N °tayā.
78. Dharaṇikoṣa 251: *kham vyomendriyalokesu*.
79. N yamakala°.

80. N manmathena kāmadevena.
81. Vgl. Padacandrikā des Rāyamukuṭa ad Amara 1.1.20 (Ed. K.K.Dutta, Calcutta 1966): *mano mathnāti iti manmathah / pṛṣodarādih //*. Der gaṇa *pṛṣodarādi* wird bereits im Mbhāṣ ad Pāṇi 6.3.109 als ākṛtigaṇa angesehen (G.Cardona an A.Wezler, 15.9.1991).
82. N kulakam kälāpakam.
83. Vgl. dazu Lienhard 1984:66-67 (dort irrtümlich stets kapāla°!).
84. N prakaṭann.
85. N āṃttatā.
86. N kṛpā ghṛṇā.
87. Fehlt bei N.
88. Fehlt bei N.
89. Dharaṇikoṣa 2374: *pāṃsulo harakhaṭvāṅge*.
90. N kiṃ tu.
91. N kāmo dīpanam.
92. = Kosambi 1948, NS 54cd.
93. N °yanta iti śighrakālagāminah.
94. N iti śighra°.
95. N nabha.
96. N °dayanti.
97. N mayā vinādya.
98. N śobhate.
99. Fehlt bei N.
100. N sto rasah.

101. Amarakośa 2.5.17: *stokakaś cātakah samāḥ*.
102. SV 216,9-10: *sam°*; SV 443,23: *āchādane*.
103. Vgl. oben 5°.
104. Fehlt bei N.
105. N na 'pīty.
106. N sunṛte.
107. N ca.
108. N °pādāni.
109. N kalapo varho.
110. N śalam.
111. N drṣṭartha°.
112. Vgl. Halāyudha: *kaśabdah sukhavāyvambubrahmamastakavācakah* (ARM 5.61cd).
113. N satāpam. 113.
114. N śalam.
115. N tava nāsti.
116. N °gaṇḍapatijāla°.
117. hetunā bis kāntayā fehlt bei N.
118. Fehlt bei N.
119. N anādāv api vasādayo.
120. Ms Raum ausgespart für ca. 8 Akṣaras. N keine Aussparung.
121. N °bhūtayā kāntayā.
122. Amarakośa 2.6.96: *alakāś cūrṇakuntalāḥ*.

123. N °ānkān.
124. N °opāntivi°.
125. N prośitānām api kā°.
126. N chubhakasārakāḥ.
127. N āvadhim dina.
128. N gāyetta dankitām.
129. N patito kṣipitām.
130. N padāti 15.
131. N °oddhitta.
132. N prāpadyati.
133. Fehlt bei N.
134. N °carye.
135. N ujjalo.
136. N mataḥ.
137. N kānanam vanam vā.
138. N °taḥ ku° praphulta tāni.
139. N ānanebhyāḥ samutsukāḥ.
140. N amādy etasya.
141. N °sarah.
142. N °lile.
143. N °vṛteṣu.
144. N satsu vā.
145. N kīdrśya.

146. N tutāder.
147. Dharaṇikoṣa 247: *sakhā mitram sahāye ca pramukhaś cādimukhyayoh*.
148. N °yati.
149. N °ka.
150. = Śrutabodha 2, nach der Ausgabe: Śrutabodha-Vṛttaratnākaraṇa granthau śrikālidāsa-śribhāṭṭakēdāraviracitau. Publ. with Skt. comm.s. Bombay s.1947 (Briefl. Mitteilung A.Aklujkar, 8.11.1991; mir nicht zugänglich).
151. N ṣakāṣya.
152. N nyan na.
153. N vaiśākho ... radha.
154. Fehlt bei N.
155. N °tvād akarmakabhāvah.
156. N jane.
157. Dharaṇikoṣa 2985: *ha syāt saṃbodhane padapūraṇe 'navyayam śive*.
158. N jale jane.
159. Fehlt bei N.
160. N °kokaka°.
161. N cānava°.
162. N na gakūsi.
163. N lakṣmā.
164. Fehlt bei N.
165. N °oddhato.
166. N ketamāno.

167. N °rgo.
168. Fehlt bei N.
169. N vanāno tetrot°.
170. N ūṣaṇa.
171. N °jiti.
172. Fehlt bei N.
173. N kānanām.
174. Fehlt bei N.
175. N °hāṣya.
176. N tra he.
177. N 'bhinavyo navīno ...
178. N 'vanatā.
179. N natāsmi.
180. N kusumā°.
181. N sati.
182. N kam̄cit.
183. N bharau. Gemäß briefl. Mitteilung von M.Hahn (1.4.1992) findet sich diese Definition als offensichtliches Allgemeingut der Verfasser von Chandaḥśāstras gleichlautend auch bei Jayadeva (6.30), Jayakirti (2.123, mit *atra* statt *āha*), Ratnākaraśānti (2.35), Kedārabhāṭṭa (3.48) und Gaṅgādāsa (2.12.10). Vgl. zu diesen Autoren Hahn 1971: 67-72.
184. N °nitā°.
185. N udikṣa.
186. N ūreṣṭhah.
187. N °priyam.

188. N °carya.
189. N °dambatā°.
190. Viśvaprakāśakośa (lithographierte) Ausgabe im Śaṭkośasamgraha (Kāśi, samvat 1930), S.62, sowie die Ausgabe von Silaskandha Sthavira und Ratna Gopāla Bhaṭṭa [Chowkhamba Sanskrit Ser.160 & 168], Benares 1911, lesen dagegen: *kadambam āhuḥ siddhārthe nipe 'pi nikurambake* | (XXII 7 ab). (Briefl. Mitteilung C.Vogel, 3.5.1991).
191. N apa°.
192. N °ecchayā.
193. N °lato.
194. N °kāla.
195. N °vallīm iṃdamvati.
196. N mai°.
197. Dharaṇikośa 1300: *madhu madye ca kṣaudre ca madhu puṣparase jale / madhuś caitre madhūke tu madhur daityavasantayoh* |
198. Amarah: Fehlt bei N. Vgl. zum Zitat Vaijayantī 1.1.35ab: *kālah kṛtāntaś śamanah kīnāśo dakṣinādhipah* | Dharaṇikośa 2449: *kālo yame mahākale mr̥tyau samayakṛṣṇayoh* |
199. N °mās.
200. N °tayāḥ.
201. N prati ā°.
202. N niśasyā°.
203. Fehlt bei N.
204. N 'nilah.
205. N eva nalas.
206. N anayeti.

207. N ṭac.
208. N °ndāḥ.
209. N diṣu.
210. N saimā°.
211. N °yāḥ.
212. N °yati.
213. N °vatitāsara°
214. N udake varava-pareṇa.
215. N °vargam.
216. N °vyākhyānaiva.
217. Zur Optativbildung vgl. SV 210,29-211,24.
218. N kṛtvā.
219. N jīyeya siddham.
220. N vaheye.
221. N °tve.
222. N °ye.
223. N sravaṇāviśe°.
224. N ānayiṣyasi cet.
225. N amṣu.
226. N kudāle.
227. Vaijayantī 2.1(nānāliṅga°).15: *kośo 'stri kuḍmale divye śāstre 'rthaughe gr̥he tanau*.
228. N °rja.

229. N piṣed.
230. N idṛśyam.
231. N bhāvanā°.
232. N sāyate.
233. N °veh.
234. N °āśaya.
235. N °śatā.
236. N ca tadgurūnn.
237. N paṃkṛvam°.
238. N bhādrika vau.
239. N °ācastātve nu cācche.
240. N 19.11.
241. Fehlt bei N.